



Union Education Society's

MAHILA MAHAVIDYALAYA, SOLAPUR

INDEX

Sr. No	Documents
1	Policy document on environment and energy usage.
2	Action taken reports and achievement report as clear and Green campus initiatives.
3	Reports of the Audits.
4	Certificate from the external accredited auditing agency (preferably government, concern department of affiliating university).
5	Geo tagged photographs with caption and date.
6	Any other supporting document for beyond the campus environmental promotions.



Union Education Society's

Mahila Mahavidyalaya, Solapur

GREEN AND ENERGY AUDIT POLICY

Policy Statement:

Union Education Society's Mahila Mahavidyalaya, Solapur, is environment Conscious College. the college designed "**Green and Energy Audit Policy**" to protect environment with green and pollution free campus.

Purpose/Objective:

The main purpose of the policy is to keep campus clean and green and create a healthy environment to the students. Other objectives are as follows;

- To create environmental awareness amongst the stakeholders of the college.
- To maintain pollution free campus and avoids the environmental pollution sound, air and water pollution.
- Regularly conduct green audit to maintain green and beautiful campus.
- To reduce the energy consumption of the college.

Definitions:

To understand the technical terms and practical implementation of the Green and Energy Audit policy, the college has accepted some definitions and references which are as follows; Green Audit (as the name suggests) is something which is related to greenery or environment. Green audit is defined as an official examination of the effects an entity/organisation has on the

environment. It is also widely known as Environmental Audit. Green audit is all about corporate responsibility. It uncovers the truth about statements made by governments and companies with regard to the effects of environmental pollution. The aim of green audit is to review the measures taken by these entities to combat pollution. Environmentally friendly measures are taken to reduce the carbon foot print by less printing of paper, video conferencing and interviews etc.

An environmental audit is a type of evaluation intended to identify environmental compliance and management system implementation gaps, along with related corrective actions. In this way they perform an analogous (similar) function to financial audits.

1. Dr. S. K. Deshpande, Scientist 'G', Enviro Techno Consult Pvt. Ltd., April 23, 2019

2. Mr. Vijay Kumbhar, Director Yash Agro Laboratory, green-audit April 23, 2019

3. Mr. S. B. Wankhade, Retired Suprintent Engineer PWD, Electrical, Energy Audit April 23, 2019

Scope:

- Optimum use of natural resources available at the
- campus
- To create green and clean campus with well-ventilated classrooms
- To adopt proper waste management policy for reduction and recycle of waste
- To create awareness among the students regarding no use of plastic and fulfill the plastic free campus vision.
- To develop alternative source of energy to reduce energy consumption.
- To provide environmental education to the students.
- To undertake environmental projects and programmes through Environmental Studies.

Responsibilities

Responsibilities of management

- Proper management and arrangement of funds for carry out green and energy audit **practices**
- All **the** activities related to green and energy audit should get approval from CDC meeting.
- Regularly conduct meetings to implement the policy and to **take** follow up of activities **conducted** in connection **with** green and energy audit.
- MOU signing with other institutions, NGOs and government offices engaged in **environmental** development activities.
- **Regular green** audit and energy audit has been done with the **help of** external body.

Responsibility of Faculty

- Faculties **of all** concerned departments should prepare action plan of environmental activities in **their** academic calendar.
- **NSS** department & Cultural Committee should engage **in** various environmental activities like tree **plantation**, **cleanliness** drive, tobacco free Indian awareness campaign, **plastic** free India campaign etc.
- **IQAC** has to encourage faculty **to** conduct **environmental** activities.
- Faculty itself observed environment day, No Vehicle Day, Cleanliness Drive, to protect environment.
- **NSS** department regularly conducted tree plantation drive on the campus and off the campus.
- Faculty organizes various **competitions** and events in connection with environment protection.

Responsibilities of Students

- Active participation of students in cleanliness drive organized by NSS Department.
- Student should participate in various activities conducted by college in connection with environment.
- **Student** should take pledge of **no** tobacco and no single use plastic.
- Student should encourage for tree plantation.

Procedure

Structured plan:


- Audit and **Energy** policy includes preparing schedule of various environmental activities **in** academic calendar of **the** year.
- Communication of Audit and Energy policy and its procedures to all **the** stakeholders of **the** college.
- Notification of various activities and programmes related to tree plantation, cleanliness drive and other environmental activities.
- Department wise and Teacher wise distribution and allotment of various environmental programs planed in academic year.

Implementation:

Union Education Society's Mahila Mahavidyalaya, Solapur, is environment conscious and so many **activities** are carried out and initiatives take to protect environment and increase greeneries in **the** college. The **college** has **conducted tree** plantation. **The** students are taken **care of** tree by regularly supply of water and other inputs.

- **The** college in collaboration of NGO Sarthi Youth foundation, Solapur **carried** out tobacco free campaign.
- The students and staff of the **college are** taken pledge of no use of **plastic** and no tobacco.

- The college has taken initiatives to make plastic free campus. **The** students and staff of **the** college are **taken** pledge of no use of plastic. The college has organized awareness programmes, Workshop, Rally and practical activities related to **plastic** free India.
- **The** college **has** observed no vehicle day to reduce air pollution. **It also** saves **the fuel** consumption.
- The **college** minimizes **the** use **of** paper and promote digitalization concept.
- The NSS students developed greenery and college is regularly maintaining it.
- The green audit **is** regularly done to maintain the greenery.
- **The NSS** students are participating **in** Swacchta Abhiyan, Cleanliness Drive & Plastic Free Campaign etc.
- **The** college has its vermin compost plant. The plant generates compost and it utilized to **grow** plants in the campus.
- The college **has** rain water harvesting system. The water **accumulated** on terrace **of Building and is** reused to **keep** campus **green** and beautiful.


NAAC Co-Ordinator
U.E.S. Mahila Mahavidyalaya
Solapur.




I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur

U.E.S. Mahila Mahavidyalaya, Solapur.

Environment Awareness Programme

2017 - 2018.

Sr.No	Name of the Programme	Date.
1	Essay Competition	26/09/2017
2.	Shardandan	17/09/2017
3	Smagrah Swachhata at B.K.K. Campus	24/09/2017
4.	Gram Swachhata at Hotgi station during Nss camp	24/01/2018



I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

Essay Competition on the Topic "Save Water"

U.E.S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

NOTICE.

18/09/2017

All the students are informed that "Bhogol Abhyas Mandal" of our college is organised the essay competition on "Save Water" on 26/09/2017. Students should submit their essay before 21st September 2017 to Mrs. Nayab Z.A.




Principal

1/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

Report

Report of Essay Competition on Save Water

Our college was organised essay competition on the topic "Save Water" on 26th September 2019. Water is a basic necessity of our life. We cannot survive without water. Water is used for domestic as well as ~~eco~~ commercial purpose. Water is the most useful resource, the elixir of life has become a problem of scarcity because of less rainfall and unwise utilization. So it is very necessary to use it economically.

Following students are submitted their essay

Sr. No	Name of the students
1	Afifa Rasool Sandagar.
2	Amreen Md. Ateeque Patel
3	Uzma Dastgir Inamdar
4	Scima Shaikh
5	Anam Abutalib Yadgir — III
6	Patel Farzana Hussain — II
7	Bagban Rukesar Ab. Rashid
	Shaikh Samreen Sayed Ah. — I/c. Principal



I/c. Principal

Student's Attendance Sheet for Labour Donation


NATIONAL SERVICE SCHEME
U.E.S. Mahila Mahavidyalaya, Solapur.


ATTENDANCE SHEET

Date : 17/9/2017
Project : SHAF
Time : Work started at 8:00 a.m
Total hours worked 10:00 a.m

Place : U.E.S.M.M. Campus
Stopped at 10:00 a.m

Sr.No	Name of the Volunteers	Roll No.	Volunteer's Signature
1	Punekar Misbah Ab. Hameed	2012	Misbah
2	Jamadar Sumaiyya Raees	2038	Sumaiyya
3	Bandi Noor Sabar S. Turabuddin	2011	Noor Sabar
4	Munshi Ayesha Zamiruddin	2002	Ayesha
5	Mulla Usna Salarjang	2008	Usna
6	Lokapalli Umme Hanu Mustufa	2077	Umme Hanu
7	Nadaf Aafreen Nabilal	-	Aafreen
8	Mulla Aayesha Ab-wahab	2041	Aayesha
9	Bagwan Husna Riyaz	2013	Husna
10	Yatal Saher Bano Zakia	2072	Saher
11	Shaikh Saima Muniruddin	2046	Saima
12	Shaikh Mina Kousar Sadique	2079	Mina
13	Shaikh Shireen Shabbir	2039	Shireen
14	Shaikh Tabassum Taufique	2053	Tabassum
15	Patel Fouziya Yusuf	2052	Fouziya
16	Shaikh Sara Mubarak	2044	Sara
17	Afreen Amiruddin padsalgi	2057	Afreen
18	Nikhat Maheboob Matki	2058	Nikhat
19	Mulla Talha Daisar Ab. Karim	2023	Talha
20	Nadaf Sanobar Akbar Ali	2079	Sanobar
21	Jamkhareli Munawwar M. Akbar	2021	Munawwar
22	Shahpure Bibi Zainab Saiid	2024	Zainab
23	Pathan Heena Sikarole	2042	Heena
24	Tamboli Sharmin Rafique	2064	Sharmin
25	Pathan Sanobar Imran Khan	2026	Sanobar
26	Bagwan Sanobar Bilal	2027	Sanobar
27	Yatal Amrin Arif	2015	Amrin
28	Mouvi Atiya Imtiyaz	2014	Atiya
29	Sumaiyya Sheikh	2036	Sumaiyya
30	Patel Zainab Haseela	2069	Zainab


Project In-charge


Programme Officer



Principal

प्रभारी प्राचार्य

Student's Attendance Sheet for Labour Donation

NATIONAL SERVICE SCHEME U.E.S. Mahila Mahavidyalaya, Solapur.

ATTENDANCE SHEET

Date : 17/11/2017

Place : U.E.S.M.M. Campus

Project : सहायता

Time : Work started at 8.00 a.m.

Stopped at 10.00 a.m.

Total hours worked 10.00 a.m.

Sr.No	Name of the Volunteers	Roll No.	Volunteer's Signature
31	Patel Farhana Mahabob	2067	<i>Farhana</i>
32	Shaikh Lubna Akter	2017	<i>Lubna</i>
33	Gazi Mehjabeen Md. Sharif	2018	<i>Mehjabeen</i>
34	Mallabadkar Misbah Munaf	2019	<i>Misbah</i>
35	Darzi Ammara Jmtiyaz	2020	<i>Ammara</i>
36	Kamle Rahima Abdul Munaf	2088	<i>Rahima</i>
37	Hotgikar Misbah parveen ^{Riyaz Ahmed}	2001	<i>Misbah</i>
38	Bagalkote Summaya yunus	2048	<i>Summaya</i>
39	Bagban Alfiya Ikhtiyar Ahmed	1082	<i>Alfiya B.</i>
40	Nadaf Saleha Rafiq	1055	<i>Saleha</i>
41	Mainure Bushra AReel	1012	<i>Mainure</i>
42	Maelki Zeba Khalil	1083	<i>Zeba</i>
43	Farheen Afsar Shaikh	1045	<i>Farheen</i>
44	Shaikh Muskan Rahim	1069	<i>Muskan</i>
45	Shaikh Mahejabeen Ab. Wahid.	1003	<i>Mahejabeen</i>
46	Shaikh Zainab Saleem	1013	<i>Zainab</i>
47	Shaikh Kabir Iqbal	1088	<i>Kabir</i>
48	Nadaf Namira Anjum dawal	1116	<i>Namira</i>
49	Tamadar Sana Shamshuddin	3127	<i>Sana</i>
50	Shaikh Aafreen Sameer	3129	<i>Aafreen</i>
51	Shaikh Nilofar Azmoobin	3130	<i>Nilofar</i>
52	Shaikh Sumaiyya Md. Javed	3121	<i>Sumaiyya</i>
53	Bagwan Meraj Ab. rashid	3122	<i>Meraj</i>
54	Shaikh Tausiya Yusuf		<i>Tausiya</i>
55	Shaikh Nafisa Zakir	2032	<i>Nafisa</i>
56	Shaikh Ayesha Yusuf.	2025	<i>Ayesha</i>
57	Muskan Md Hanif Mulani	1051	<i>Muskan</i>
58	Saniya Ajmal Sayyed	1060	<i>Saniya</i>
59	Shagulta Sadique Jamkhandi	1052	<i>Shagulta</i>
60	Sumaiyya Sadique Sayyed	1072	<i>Sumaiyya</i>

Afama
Project In-charge

Afama
Programme Officer



Afama
Principal

प्रभारी प्राचार्य

Student's Attendance Sheet for Labour Donation

NATIONAL SERVICE SCHEME
U.E.S. Mahila Mahavidyalaya, Solapur.

ATTENDANCE SHEET


Date : 17/9/2017
Project : 249101
Time : Work started at 8.00 a.m.
Total hours worked 10.00 a.m.

Place : U.E.S.M.M. Campus.
Stopped at 10.00 a.m.

Sr.No	Name of the Volunteers	Roll No.	Volunteer's Signature
61	Jakir. Aiman. Saeed. Ahmed	2050	Jakir
62	Anjum Saitan Shaikh	1113	Anjum
63	Sagari Rizwana Md. Husain	1094	Rizwana
64	Salim khushiya Sameer	1014	khushiya
65	Ch-Preesh Toslim Shaukat	1039	Toslim
66	Shaikh Noorin Mahbub	1078	Noorin
67	Karigikar Aheenfatima babumiyar	1063	Aheen
68	Pathan Saniya Jamil.	1049	Saniya
69	Sayyed Raheela Rafique.	1042	Raheela
70	Pathan Zeenat Feroz.	1017	Zeenat.
71	Kazi Khizra Rafiullah.	1008	Khizra.
72	Baqwan Afsreen M. Bilal	1027	Afsreen
73	Amishi Fiza A Rauf.	1028	Fiza.
74	Patel Javeriya Ab. Haseeb	1098	P. Javeriya
75	Chandak Saba Gayatri.	1005	Saba.
76	Kazi Bibi Hujra Rafiullah.	1009	B. Hujra
77	Sayyed Ifat Aza A. Ranim	1004	Ifat Aza.
78	Shaikh Musna Ab. Lateef	1002	Musna
79	Shaikh Saba Md. Qasim	1117	S Shaikh
80	Shaikh Manzarin Saleem	1093	Manzarin
81	Shaikh Yasmin Aleem	1026	Yasmin
82	Kankatte Saniya Gaus	1041	Saniya
83	Shaikh Zeenat Ismail	1025	Zeenat.
84	Shoheba Zmtiyaz Daxi	1035	Shoheba
85	Arshan Anwar Patel	1007	Arshan
86	Muskan Ab. Maleeh Bhandal	1036	Muskan
87	Ayesha Shaikhalam Sayyasham	1021	Ayesha.
88			
89			
90			

Project In-charge

Programme Officer



Principal

NAAC Co-Ordinator
U.E.S. Mahila Mahavidyalaya

प्रभारी प्राचार्य
यु. ई. एस. महिला महाविद्यालय,



Campus Cleanliness by NSS Volunteers



Campus Cleanliness



विद्यार्थिनी

स्वच्छ कक्षांनी

परिसर

महाविद्यालयीन

Student's Attendance sheet for Overall Cleanliness

NATIONAL SERVICE SCHEME
U.E.S. Mahila Mahavidyalaya, Solapur.

ATTENDANCE SHEET

Date : 24/9/2017
Project : समग्र सफाई - "रासेगो दिवस"
Time : Work started at 8:00 a.m.
Total hours worked 10:00 a.m. 2 hours
Place : B.R.K.G.H. Campus.
Stopped at 10:00 a.m.

Sr.No	Name of the Volunteers	Roll No.	Volunteer's Signature
1	Shaikh Aafreen Sameer	3124	S. Aafreen
2	Shaikh Shumayya Md. Tameed.	3121	Shumayya
3	Bagwan Meeraj A. Rashid	3122	Bagwan
4	Jamadar Sana Shamsuddin	3127	Sana
5	Nadat Ayesha md. Harif	3131	Ayesha
6	Sandi Farheen Amin Sab	3124	Sandi
7	Pyare Firdous Peersab	3125	Pyare
8	Lokapalli Ummebani Mustuzer.	2077	Lokapalli
9	Shaikh Tausiya Md. Yusuf	2085	Tausiya
10	Jamadar Shumayya Raees	2038	Jamadar
11	Munshi Ayesha Zamiruddin	2002	Munshi
12	Runekar Misbah Ab. Kameed	2012	Runekar
13	Bandi Noor-saba. Syed Turabuddin	2011	Bandi
14	Shaikh Ayesha Yusuf	2005	Ayesha
15	Hafikar Misbah Parveen Riyaz A.H	2001	H.M. Parveen
16	Jakler Aiman Saeed Ahmad	2050	Jakler
17	Kamle Rakima Abdul Munaf	2088	Kamle
18	Shaikh Nazhat A. Kalim	2033	Shaikh
19	Shaikh Nafisa Zakir	2032	Nafisa
20	Shaikh Farheen Afseer	1045	Farheen
21	Maulki Zeba Phulii	1083	Maulki
22	Pathan Saniya Jamil Khun	1049	Pathan
23	Jamadar Saba Gaffar	1005	Saba
24	Sundeke Uzma Faizuddin	1022	Sundeke
25	Shaikh Fatima A. Samad.	1085	Fatima
26	Shahangi wale Sana Small	1118	SANA
27	Bagwan Aafreen M. Bilal	1027	Bagwan
28	Qureshi Fiza Ab. Rouf	1028	Fiza
29	Qadri Rafat Ishaque	1032	R. Qadri
30	Sayyed Sajeda Javeed	1096	Sayyed

Project In-charge

Programme Officer



Principal

NATIONAL SERVICE SCHEME
U.E.S. Mahila Mahavidyalaya, Solapur.

Student's Attendance sheet for Overall Cleanliness

ATTENDANCE SHEET

Date : समग्र स्वच्छता राखेगी दिवस
Project : समग्र स्वच्छता राखेगी दिवस
Time : Work started at 8.00 a.m.
Total hours worked 10.00 a.m. 2 hours.

Place : B.Q.K.G.H. Campus
Stopped at 10.00 a.m.

Sr.No	Name of the Volunteers	Roll No.	Volunteer's Signature
31	Bagban Ummehani Md Rafique	1062	<i>[Signature]</i>
32	Bankari Aafreen Mushtaqe	1065	<i>[Signature]</i>
33	Shaikh Zahid Ab. Qudus	1019	<i>[Signature]</i>
34	Kumte Maher Bano Sultan	1031	<i>[Signature]</i>
35	Shaikh Muskan Rahim	1069	<i>[Signature]</i>
36	Dharul Ayesha Siddiqua Salim	1020	<i>[Signature]</i>
37	Shaikh Husna Ab. Lateef	1002	<i>[Signature]</i>
38	Sayyad Ifat A. Rahim	1004	<i>[Signature]</i>
39	Shaikh Zainab Md. Saleem	1013	<i>[Signature]</i>
40	Shaikh Kausar Md. Iqbal	1088	<i>[Signature]</i>
41	Nadaf Namira Anjum Dawal	1116	<i>[Signature]</i>
42	Sakankatte Saniya Gous	1041	<i>[Signature]</i>
43	Shaikh Munzarin Salim	1093	<i>[Signature]</i>
44	Shahapure Saniya	1033	<i>[Signature]</i>
45	Perid Javeriya Ab. Haseeb	1048	<i>[Signature]</i>
46	Shaikh Farzina Shukur	1105	<i>[Signature]</i>
47	Gureshi Astiga Bano Ameen	1084	<i>[Signature]</i>
48	Jasthyagar Rumaisa	1073	<i>[Signature]</i>
49	Mulani Muska Md Hanif	1051	<i>[Signature]</i>
50	Shaikh Anjum Saitan	1113	<i>[Signature]</i>
51	Jamkhond, Shagofa Sadiq	1052	<i>[Signature]</i>
52	Sayyed Summaniya Sadiq	1072	<i>[Signature]</i>
53	Kate Karajikar Azeen Babunijan	1063	<i>[Signature]</i>
54	Qureshi Taslim Shaukat	1039	<i>[Signature]</i>
55	Salar Khushiya Sameer	1014	<i>[Signature]</i>
56	Shah Shaikh Nasrim Mehbub	1078	<i>[Signature]</i>
57	Shaikh Mustakima Muzammil	1050	<i>[Signature]</i>
58	Pathan Misbah Saleem	1070	<i>[Signature]</i>
59	Shaikh Sanobar M. Gaus	1061	<i>[Signature]</i>
60	Bijapure Iram Ab. Wahid	1119	<i>[Signature]</i>

[Signature]
Project In-charge

[Signature]
Programme Officer



Principal

Student's Attendance sheet for Overall Cleanliness

ATTENDANCE SHEET


Date : Place : B.G.K.G.H. Campus
 Project : समग्र स्वच्छता 'रासेयोदिवस'
 Time : Work started at 8:00 a.m. Stopped at 10:00 a.m.
 Total hours worked 10:02 a.m 2 hours.


Sr.No	Name of the Volunteers	Roll No.	Volunteer's Signature
61	Naikwadi ^o Rehmat ^o Iqbal	1045	Rehmat ^o
62	Choudhari Noore Saba Mainuddin	1056	Noore Saba
63	Shaikh Aliya Mustak	1015	Aliya
64	Shaikh Sidrah Md Rafique	1103	Sidrah
65	Bijapur Nabeela Mubeen	1046	Nabeela
66	Shaikh Muskan	1047	Muskan
67	Kalyani Madiha Yaqub Ali	1120	Madiha
68	Shaikh Saba Md Gasim	1117	S Shaikh ^o
69	Nalwar Asma	1079	Asma
70	Patel Saniya	1080	Saniya
71	Jugrdar Asma Jaleel	1030	Asma
72	Rizwana Sagri	1094	Rizwana
73	Benglore Zeba Mumtaz	1010	Zeba
74	Ansari Rukhsana Mumtaz Ali	1011	Rukhsana
75	Badwale Rukhsana A. Qader.	1018	Rukhsana
76	Pathan Zeenat Kero2	1017	Zeenat.
77	Gosangi Afreen Alhabksh.	1054	Afreen
78	Shaikh Minhaj Ab. Hamid	1068	Minhaj
79	Shaikh Lubna Zakir Husain	3011	Lubna
80	Tamboli Haseena. A. Gaffar	3009	Haseena
81			
82			
83			
84			
85			
86			
87			
88			
89			
90			


Project In-charge


Programme Officer




NAAC Co-Ordinator
U.E.S. Mahila Mahavidyalaya
Solapur.


Principal
यु. ई. एस. महिला महाविद्यालय,
सोलापूर.

Campus Cleanliness

Campus Cleanliness by NSS Volunteers



"शुद्धो" चे स्वयंसेवक व
विद्यार्थिनी.



Faculty Taking pledge for Campus Cleanliness



कार्यक्रम अधिकारी व शिक्षकवृंद.

Pledge by Students for Campus Cleanliness



सभ्य घनाना उपस्थित विद्यार्थिनीं



NSS Volunteer giving
Lecture on Campus
Cleanliness



Classroom
lecture on
cleanliness



थु. ई. एस. महिला महाविद्यालय, सोलापूर

एन. एस. एस. च्या माध्यमातून पर्यावरण जागृती.

Report on Environmental Awareness Camp

थु. ई. एस. महिला महाविद्यालयाच्या एन. एस. एस.

विभागाच्या माध्यमातून पर्यावरण जागृती विषयी
वेगवेगळ्या कार्यक्रमां आयोजित करण्यात येतात.

एन. एस. एस. चे विशेष श्रम संस्कार शिबिर मॉजे.

होटेली स्टेशन ती. दक्षिण सोलापूर येथे दि. २२-०९-१८


ते २८-०९-२०१८ या दरम्यान संपन्न झाले.

शिबिरामध्ये पर्यावरण जागृती करिता वेगवेगळे

उपक्रम उदा. श्रम स्वच्छता, प्रदुषण, पाणी आंबा

पाणी फिरवा इ. घेण्यात आले.




I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

28/09/21.
Cleanliness Drive at N.S.S. Camp

Cleanliness Drive at NSS Camp



ग्राम स्वच्छता करताना एन.एस.एस. स्वयंसेविका



Cleanliness Drive at NSS Camp



परिसर स्वच्छ करुन कुचरा जाळताना
रा.से.जो.चे स्वयंसेवक.



गावाचा परिसर स्वच्छ करताना विद्यार्थिनी
Cleanliness Drive at N.S.S. Camp.

Cleanliness Drive at NSS Camp



होठमी स्टेशन (गांव) स्वच्छ करताना



विद्यार्थिनी

Cleanliness Drive at Hotgi Station
Cleanliness Drive at NSS Camp (Hotgi Station)



शांभू झाड़ताना विद्यार्थिनी.



शांभूी स्वच्छ करताना विद्यार्थिनी.

Environment Awareness Programs: 2018 - 2019


U.E.S. Mahila Mahavidyalaya, Solapur.

Environment Awareness Programme

2018 - 2019

Sr.No	Programme	Date.
1	Plantation	11/07/2018
2	Parisar Swachhata	28/07/2018
3	Guidance on cleanliness at Primary school	28/09/2018
4	" "	29/09/2018
5	Parisar Swachhata	30/09/2018
6	Swachhata Rally	02/10/2018
7	Poster Presentation	14/01/2019
8	Vidyapeeth Parisar Swachhata during NSS camp	25/01/2019
5	College Parisar Swachhata	28/01/2019




I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

Report on Tree Plantation



UNION EDUCATION SOCIETY'S MAHILA MAHAVIDYALAYA

१४१ SIDDHESHWAR PETH, SOLAPUR

uesmm@yahoo.com

Ph..No. ०२१७-२६२४४३३

Ref No : UES/२०१७-१८/

Date : ११/०७/२०१८

वृक्ष लावून त्याचे संवर्धन आवश्यक

दि. ११/७/२०१८ रोजी यु. ई. एस. महिला महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सामाजिक वनीकरण विभाग व यु. ई. एस. महिला महाविद्यालय यांच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आले. यावेळी प्र. प्राचार्या डॉ. शेख एफ. एम., कार्यक्रम अधिकारी प्रा. जमादार आर. एल. व कार्यक्रम अधिकारी प्रा. नायब झेड. ए., प्रा. डॉ. शिंदे जे. एस., प्रा. डॉ. शेख एम. ए., प्रा. हरकारे जी. एम. व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. या वेळी प्रा. जमादार आर. एल. यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी वृक्षारोपणाचा उद्देश स्पष्ट केला व दिवसेंदिवस ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. व मानवी जीवन धोक्यात येत आहे. तर मानवी जीवन सुखकर करण्यासाठी वृक्ष लागवड अतिशय आवश्यक आहे.

प्र. प्राचार्यांनी ही वृक्ष लावल्यानंतर त्याचा सांभाळ आपल्या मुलांप्रमाणे करायला सांगितले व प्राध्यापक वृंदानी ही विद्यार्थीनींना आपल्या घरा समोर प्रत्येकाने एक तरी झाड लावावे. असे आवाहन केले.

प्रति,
मा. संपादक,
दैनिक -----, सोलापूर.

चरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकामध्ये प्रसिध्द करून सहकार्य करावे हि विनंती.



प्रभारी प्राचार्य
यु. ई. एस. महिला महाविद्यालय,
सोलापूर.

Plantation
Photographs of Tree Plantation by Students



वृक्षारोपण करताना विद्यार्थिनी.

Tree Planation by Principal & Convener




सूचना

Notice on Campus Cleanliness

दिनांक :- १६/०६/२०१८

सर्व विद्यार्थिनींना सूचित करण्यात येते की दि. - १६/०६/२०१८ रोजी पर्यावरण अभ्यास समिती तर्फे परिसर सफाई हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्वांनी सदर कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे.



अध्यक्ष

पर्यावरण अभ्यास समिती



प्रभारी प्राचार्य

यु. ई. एस. महिला महाविद्यालय,
सोलापूर.

अध्यक्ष


पर्यावरण समिती.


I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.




दि. 22/06/2022 रोजी सकाळी 9-00

राजता पर्यावरण अभ्यास समिती तर्फे महाविद्यालया
मध्ये 'परिसर सफाई' स्वच्छता अभियाना अंतर्गत
घेण्यात आले. सदर कार्यक्रमा मध्ये बी.ए. प्राग-2
मधील 30 विद्यार्थिनींनी सहभाग नेमूद नोंदविला.



समिती अध्यक्ष
प्रा. नाथ शेट्टी




प्र. प्राचार्या
I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

Photograph of Campus Cleanliness

28/07/2018

Campus Cleanliness



परिसर सफाई करताना विद्यार्थिनी

सूचना

Cleanliness is the Service: Fortnight Celebration on the Occasion of 150th Birth Anniversary of Mahatma Gandhi

दिनांक :- २१/०९/२०१८

सर्व विद्यार्थिनीना व अधिव्याख्यातांना सूचित करण्यात येते की, दि १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत 'स्वच्छ ही सेवा' पंधरवडा अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी.

१. १६-०९-२०१८ रविवार - सर्व्हे (शहापूर चाळ, सिव्हीलमागील क्षेत्र)
२. १८-०९-२०१८ मंगळवार - महाविद्यालय परिसर स्वच्छता
३. २०-०९-२०१८ गुरुवार - स्वच्छते विषयी विद्यार्थिनीना मार्गदर्शन
४. २४-०९-२०१८ सोमवार - रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी
५. २६-०९-२०१८ बुधवार - निबंधस्पर्धा
६. २९-०९-२०१८ शनिवार - जनजागृती रॅली
७. ०२-१०-२०१८ मंगळवार - गांधीजयंती - श्रद्धांजली व प्रभातफेरी



प्रा.जमादार आर एल
समन्वयक
रा.से.यो.अधिकारी



प्र.प्राचार्या
प्रभारी प्राचार्य
यु. ई. एस. महिला महाविद्यालय,
सोलापूर.

Name of the Committee :- N.S.S.

Guidance by NSS Volunteers in Primary School

Name of the Convener :- प्र. जमादार कार. रम.

Name of the Guest Lecturer :- 150 व्या राष्ट्रपिता म. गांधी जयंती.

Topic of the Programme :- प्राथमिक शाळा स्वयंसेवकांचे मार्गदर्शन

Date :- 28-09-2018 Duration of the Programme :- 2 hours

Total Strength :- Present ----- Absent -----

Sr.No	Roll No.	Name of the Students	Signature
01	1027	Sayyed Simran yasin	Simran
02	1025	Aleem Mazeb Ayyub	Aleem
03	1026	Shaikh Heena Yunus	Heena
04	1037	Shaikh Gulnaz Shukrat Ali	Gulnaz
05	1058	Lalkot Sana A. Razaque	Sana
06	1035	Shaikh Sheeba Mehboob	Sheeba
07	1111	Sadiya Ibrahim Shaikh	Sadiya
08	1006	Lalkot Masima Mustaz	Masima
09	1064	Shaikh Neha Yaseen	Neha
10	1062	Bankari Uzma Mushtaque	Uzma
11	1007	Shaikh Saniya M. Saeeed	Saniya
12	1066	Peerzade Sunayya Mehboob	Sunayya
13	1110	Aashida Md Hanif Shaikh.	Aashida
14	1019	ABDAR AYMAN JAVEED	A. Abdar.
15	1096	Beskar Rukhsha Rasul	Rukhsha
16	1044	Jahagiridar Gausiya Barkali	Gausiya
17	1023	Shaikh Salwa Mahboob	Salwa
18	1008	Chandoyi Rabeba Syakatti	Chandoyi
19	1067	Jahagiridar Malika Ejaj	Malika
20	3092	Kamle Rakima Ab. Monaf	Rakima
21	3099	Shaikh Nuzhat A. Kalim	Nuzhat
22	3096	Sazi Tabassum A. Latif	Tabassum
23	3098	Jamadar Sumayya Raees	Sumayya
24	3061	Hodjkar Misbah Parveenriya	Misbah
25	3100	Karbhari Aasma Zakir	Aasma



Sr.No	Roll No.	Name of the students	Signature
25	1005	Shaikh-Nasira-Md Saleem	
27	2037	Bodewale Rukhsana Ab. Gadar.	
28	1053	Bodewale Mhiyaz Ab. Gadar	
29	2059	Benglore Zeba Muntaz	
30	2038	Ansari Rukhsana Mumtaz Ali	
31	1066	Peerzade Sumaiya mehboob	
32	1087	Jahagirdar Aaliya Ejaj	
33	1072	Shaikh Saba Anjum Bakar Ali	
34	1008	Chandargi Raheba Liyakat Ali	
35			
36			
37			
38			
39			
40			
41			
42			
43			
44		NAAC Co-Ordinator	
45		U.E.S. Mahila Mahavidyalaya Solapur.	
46			PRINCIPAL U.E.S. Mahila Mahavidyalaya Solapur
47			
48			
49			
50			
51			
52			
53			
54			
55			
56			
57			
58			
59			
60			



PRINCIPAL
U.E.S. Mahila Mahavidyalaya
Solapur

Name of the Committee :- N.S.S.

Name of the Convener :- ज्ञ. जमादार मा. रम.

Name of the Guest Lecturer :- 150 व्या राष्ट्रपिता म. गांधी जयंती.

Topic of the Programme :- प्राथमिक शाळा स्वयंसेवकांचे मार्गदर्शन.

Date :- 01-10-2018. Duration of the Programme :- 2 hours

Total Strength :- Present ----- Absent -----

Sr.No	Roll No.	Name of the Students	Signature
01	3056	Jamkhaneli Manojbaba Mol Akbar.	Manojbaba
02	3054	Shaikh Shireen Shabber.	Shireen
03	2065	Maadki Zeba Khalil	Zeba
04	2077	Sagari Rizwana Md. Husain	Rizwana
05	2072	Salay Khushiya Sameer	Khushi
06	2016	Kadri Tahemina Arif Ahmed	Tahemina
07	2063	Shaikh Farheen Asar	Farheen
08	3092	Kamle Dalima Al-Munat	Dalima
09	3098	Jamadar Smayya Raees	Smayya
10	3099	Bandi Noor sabir syed Turabuddin	Turabuddin
11	3093	Punekar Misbah Ab. Hameed	Misbah
12	3095	Munshi. Ayesha Zamiruddin	Ayesha
13	3091	Shaikh Tausiya Md. Yusuf	Tausiya
14	3096	Kazi Tabassum A-Latif	Tabassum
15	3100	Karbhari Aasma Zakir	Aasma
16	3061	Hatgikar Misbah Parveen Riya	Misbah
17	1012	Mulla Nuzhat Mehboob	N.Mulla
18	1013	Bache Bhai Shayma Ab. Rahim	Shayma
19	1014	Bagban Susan Allahbaksh.	Susan
20	1025	Aleem Mazab Ayyub	Aleem
21	1027	Sayed Simran Yasin.	Simran
22	1058	Lalkot Sana A-Ruzzaque.	Sana
23	1037	Shaikh Gulnaz Shukat Ali	Gulnaz
24	1005	Sheikh. Nasira. Md Saleem	Nasira
25	1023	Shaikh Salwa Mahboob	Salwa



Sr.No	Roll No.	Name of the Students	Signature
26	1044	Jahagirdar Gausiya Barkatali	
27	1001	Ranghej shifa Ismail	
28	1064	Shaikh Neha Yaseeh	
29	1026	Heena yunus shaid	
30	2037	Bodewale Rukhsana Ab-Gadar	
31	1053	Bodewale Mhiynaz Ab-Gadar	
32	2038	Ansari Rukhsana MumtazAli	
33	2059	Benglore Zeba Muntuz	
34	1067	Jahagirdar Adalya Ejaj	
35	3074	Lokapalli Ummehani Murtuze	
36	1072	shaikh Saba Anjum Bakar Ali	
37	1066	Peerzade Sumariya mehboob	
38	1110	Shaikh Ashniela Mal hanif	
39	1008	Chandargi Rahela Liyakat Ali	
40	1111	Sadiya Ibrahim Shaikh	
41	1006	Lalkot Nasim Murtaz	
42	1007	Shaikh Saniya	
43	1062	Bankaroi uzma Mustaque	
44	1012	Mulla Nuzkat Mehboob.	
45	1013	Bachhephei Shayma Abraham	
46	1014	Bagban suzan Allahbakarh	
47	1028	Iramdar Quratulain sumar	
48	1016	Shaikh Nadiya Zakirhusein	
49			
50			
51			
52			
53			
54			
55		NAAC Co-Ordinator	
56		U.E.S. Mahila Mahavidyalaya	
57		Solapur.	
58			
59			
60			



प्रभारी प्राचार्य
 यु. ई. एस. महिला महाविद्यालय,
 सोलापूर.

Name of the Committee :- N.S.S.

Guidance by NSS Volunteers in Primary School

Name of the Convener :- प्र. जमादार कार. एम.

Name of the Guest Lecturer:- 150 व्या राष्ट्रपिना म. गांधी जयंती.

Topic of the Programme :- पानगल प्राथमिक शाळेने स्वयंसेवकांचे मार्गदर्शन

Date :- 29-09-2018 Duration of the Programme :- 2 hours

Total Strength :- Present ----- Absent -----

Sr.No	Roll No.	Name of the Students	Signature
01	2074	Kalyani Almas FERDZ	Almas
02	2027	Bijapurse Nabila Mubin AH	Nabila
03	2067	Shaikh Anjum Saitan	Anjum
04	2072	Salar khushiyan Sameer	Khushiyan
05	2065	Madaki Zeba khalil	Zeba
06	2063	Shaikh Farheen Afsar	Farheen
07	2026	Shaikh muskan muleboob	Muskan
08	2016	Kadri Tahemina Arif	Tahemina
09	2060	Marasnali Shabnoor Maulali.	Shabnoor
10	2061	Shaikh Shaista Maulali.	Shaista
11	2002	Shaikh Zainab Saleem.	Zainab
12	3056	Jamkhaneli Munawara Md.Akbar.	Munawara
13	3054	Shaikh shireen shabeer.	Shireen
14	2077	Sagari Rizwana Md. Husain	Rizwana
15	3092	Kamle Dalima Ab.Munaf	Dalima
16	3098	Jamadar Sumayya Raees	Sumayya
17	3094	Bandi. Noorosaba Syed Turabuddin	Noorosaba
18	3095	P. Munshi Ayesha Zamroddin	Ayesha
19	3093	Punekar Misbah Ab. Hameed	Misbah
20	3091	Shaikh Tausiya Md. Yusuf	Tausiya
21	3096	Kazi Tabassum Ab. Latif	Kazi
22	3099	Shaikh Nuzhat Ab. Kaleem	Nuzhat
23	3100	Kasbari Asma Zakir	Asma
24	3061	Hotgikar misbah A.	Misbah
25	1025	Aleem Mazeab Ayyub	Aleem



Sr.No	Roll No.	Name of the Students	Signature
61	1012	MULLA NUZHAT MEHBOOB	N.Mulla
62	1013	Bache Bhai shayma Ab. Rahim	Shayma
63	1014	Bagban Susan Allahbaksh.	Susan
64	1005	Shuikh. Nasiru. Md Sateem.	Nasiru
65	1027	Sauyed Simran Yasin	Simran
66	1058	Lalkot Sana A. Razaque.	Sana
67	1028	shuikh Heera Yumuf	Heera
68	2037	Bodewale Ruthema Ab. Gadar	Ruthema
69	1053	Bodewale Mhiyraz Ab. Gadar	Mhiyraz
70	2059	Benglore zeba mustuz	Zeba
71	2038	Ansari Rukhsana Mumtaz Ali	Rukhsana
72	1055 1		
73	1066	Peesade sumaiyya mehboob	Sumaiyya
74	1067	Jahagirdar Aaliya Ejaz	Aaliya
75	1072	shuikh saba Anjum Bakar Ali	Saba
76	1110	Shuikh Ashnida Md harif	Ashnida
77	1008	Chandrayi Rabea Liyakat Ali	Rabea
78	1111	Sadiya Ibrahim Shuikh	Sadiya
79	1006	Lalkot Nalima Mustuz	Nalima
80	1007	Shuikh saniya M. Saeed	Saniya
81	1062	Bankasi Azma mustaqur	Azma
82			
83			
84			
85			
86			
87			
88			
89			
90			
91			
92			
93			
94			
95			



Signature

NAAC Co-Ordinator
U.E.S. Mahila Mahavidyalaya
Solapur.

प्रभारी प्राचार्य
यु. ई. एस. महिला महाविद्यालय,
सोलापूर.

पानिगल प्राथमिक शाळा माहिती
Lecture on Cleanliness at Pangal School,
Solapur




कुरताना 'रासेभो' चे स्वयंसेवक



NSS Volunteer giving Lecture on Campus Cleanliness in M. A. Pangal School, Solapur



NSS Volunteers Giving Lecture- on the Occasion of 150th Birth Anniversary of Mahatma Gandhi



'गांधी-जयंती' निमित्त प्राथमिक
शाकेन मार्गदर्शन करताना विद्यार्थिनी



विद्यार्थिनी

महाविद्यालयीय तस्य

29/09/2018 Campus Cleanliness

Campus Cleanliness by NSS Volunteers



पानगल प्रशासनेचा परिसर स्वच्छ



करताना विद्यार्थिनी.

शु.इ.रुस. महिला
महाविद्यालयानुन रॅली निघतानाचे
दुष्य. 02/10/2019

Cleanliness Rally



Floral Tribute to the Statue of Mahatma Gandhi

Cleanliness Rally

गांधीजींच्या पुतळ्यासमोर एकत्रित



सुसज्जित रायगडचे दुष्य

U.E.S. MAHILA MAHAVIDYALAYA,
141-A SIDDHESHWAR PETH,
SOLAPUR-413001



Tel No : 0217-2624433
Fax No:0217-2624433

E-mail uesmm@yahoo.com
www.uesmahilamahavidyalaya.org

I/C Prin. : Mrs.Dr.F.M.Shaikh

Ref No.UES/2018-19/47/200

Date : 13-10-2018

प्रति,
मा. संचालक,
राष्ट्रीय सेवा योजना
सोलापूर विद्यापीठ, सोलापूर.

Report on the Fortnight Celebration on the occasion of
150th Birth Anniversary of Mahatma Gandhi

विषय :- १५ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०१८ पंधरवडा साजरा करण्या संदर्भात.

महोदय,

आपणास उपरोक्त विषयास व संदर्भास अनुसरून आपल्या आदेशानुसार दि. १५ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत आमच्या महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ते खालील प्रमाणे -

१. दि. १६/९/२०१८ - रोजी यु.ई.एस. महिला महाविद्यालयातील रासेयो विभागातर्फे राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी शाहपूर चाळ व सिव्हील हॉस्पिटल मागील झोपडपट्टी क्षेत्रात जाऊन स्वच्छतेचे महत्व सांगितले. म्हणजेच आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ओला आणि सुका (कोरडा) कचरा वेगळा ठेवावा. घरातील न लागणारे वस्तु साठवून न ठेवता ते फेकून टाकणे व पाणी साचवून न ठेवणे त्यामुळे स्वाईन प्लू, मलेरिया, डेंग्यू सारख्या रोगांना सामोरे जावे लागेल. यासाठी स्वच्छ राहणे व परिसर स्वच्छ ठेवणे किती आवश्यक आहे ते सांगितले.

२. दि. १८/९/२०१८ रोजी यु.ई.एस. महिला महाविद्यालयाचा पानगल प्रशाला व बी.क्यु.के. गर्ल्स हायस्कूल चे प्रांगण स्वच्छ करून घेण्यात आले.

३. दि. २० ते २२/९/२०१८ या कालावधीत रासेयो स्वयंसेवकांनी प्राथमिक पानगल शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सुंदर घर, सुंदर परिसर, सुंदर समाज करावयाचे असेल तर सर्वप्रथम स्वतः सुंदर व नीटनेटके राहिले पाहिजे व कचरा केल्यास होणारे नुकसान व प्लास्टिक बंदी म्हणजे काय ? जेवल्यानंतर आपलं करकट आपणच उचलले तर दुसरे ही आपले अनुकरण करतात मग घर, वर्ग व समाज सर्व स्वच्छ होते. हे स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांना गोष्टी रुपाने सांगितले व पटवून ही दिले.

४. दि. २४/९/२०१८ रोजी 'रासेयो' दिना निमित्त 'रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी' शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रासेयो व शिधेश्वर रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी सिधेश्वर रक्तपेढीचे समन्वयक योगेश कवेकर व तेथील कर्मचारी सुजाता वन्नम व ज्योती जंपा यांच्या सहकार्याने शिबीर व्यवस्थित पार पडले व या शिबीरात १५० विद्यार्थिनींनी लाभ घेतला.

५. दि. २६/९/२०१८ रोजी 'निबंध स्पर्धा' व 'श्लोगन स्पर्धा' आयोजित केली गेली. यामध्ये इच्छुक विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. या पंधरवड्याचे औचित्य साधून खालील विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात आली व सहभागी विद्यार्थिनींमधुन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले.

१. प्लास्टिक बंदी योग्य /अयोग्य

२. व्यसनाधिनतेचे तोटे

३. स्वच्छतेचे सौंदर्य

४. प्रदूषण विरहित पर्यावरण

६. दि. २९/९/२०१८ रोजी महाविद्यालयातून रॅली चा प्रारंभ झाला व किडवाई चौक, रंगभवन, सिव्हिल मार्गे परत महाविद्यालयात रॅलीची सांगता झाली. या रॅलीत स्वच्छते विषयी श्लोगन देऊन जनजागृती करण्यात आली उदा. 'जेथे साचते पाणी, तेथे वाढती डास, डॅंग्यु चिकुनगुनियाची येथे साथ' 'स्वच्छता राखा - रोगराई टाळा', 'कापडी पिशवी वापरा, पर्यावरणाचा -हास थांबवा'.

७. दि. ०२/१०/२०१८ रोजी 'रासेयो' विभागातील विद्यार्थिनी व कार्यक्रम अधिकारी प्रा. जमादार आर. एल १५० वी गांधी जयंती व अहिंसा दिना निमित्त गांधीजींच्या पुतळ्यासमोर एकत्रित होऊन गांधीजींना श्रध्दांजली अर्पित करण्यात आली. व तेथून रॅलीचे आगमन झाले व चार पुतळा येथे या रॅलीचे समापन करण्यात आले. या रॅलीत विविध महाविद्यालयातील रासेयो चे स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी, सोलापूर विद्यापीठ सोलापूर चे कर्मचारी व कुलगुरु मा. मृणालिनी फडणवीस मॅडम उपस्थित होत्या.

अशारितीने दि. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०१८ पंधरवडा कालावधीत विविध कार्यक्रमाद्वारे स्वच्छ ही सेवा व गांधीजींच्या विचारांचे आदर्श तसेच प्रसार-प्रचार केला गेला. हा पंधरवडा व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्र. प्राचार्य डॉ. शेख एफ. एम. कार्यक्रम अधिकारी प्रा. जमादार आर. एल व प्रा. नायब झेड. ए. व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे बहुमोल योगदान लाभले.



प्रा. जमादार आर. एल.
रासेयो. कार्यक्रम अधिकारी





प्रभारी प्राचार्य
यु. ई. एस. महिला महाविद्यालय,
सोलापूर.

U.E.S. MAHILA MAHAVIDYALAYA, SOLAPUR.

NOTICE

Date :- 05-01-2019

Notice on Poster Presentation Competition on Geography Day

All the Students are hereby informed that Bhugol Abhyas Mandal of our College organizing "Poster Presentation Competition" on the occasion of "Bhugol Day" on 14th Jan 2019. Those who wish to participate should give their names to Mrs. Nayab Z.A.



Convener

Bhugol Abhyas Mandal

Principal



I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

UES. Mahila Mahavidyalaya, Solapur

Poster Presentation Competition

By


Bhugol Abhyas Mandal.

on

17th Jan 2019

Result of the Poster
Presentation Competition

Sr. No	Name of the Participants	Remark.
1-	Aleem Mazeb Ayyub	III
2-	Sayyed Simran yasin.	I
3-	Shaikh Neha yaseen.	I
4-	Cloudherst Noorse Saba Moynoddin	III
5-	Pathan Zeenat Feroz.	II
6-	Kamble Zaveriya Afzal.	II
7-	Salar Khushiya Sameer	
8-	Shahapure Saniya Mustuza.	
9-	Jahagirdar Asma Jaleel	
10-	Nadaf Namira Anjum Dawal	
11-	Patal Zaveriya Ab. Haseeb	
12-	Kalayani Mat Madiha Yaqub Ali	
13-	Beskar Ummehani Nasir Husain.	— Consolation
14-	Madki Zeba.	
15-	Gubergewale Saba.	


Dr. Shinde J.S.
(Judge)

Report

Report on Poster Presentation
Competition

Poster Presentation Competition on 17th Jan. 2019.


Poster presentation competition was organised by Bhugol Abhyas Mandal on the occasion of "Bhugol Day" on 17th Jan. 2019. The purpose of the competition was to inform the students about a particular issue that is important to the society and the nation as a whole. The principle objective of the event was to enhance the students knowledge with their creative streak and express their ideas using the colors of imagination.

This year 15 students were participated and be reviewed and scored by judges as they presented their work. The posters were assessed on the basis of rubrics such as relevance of the theme, design, implementation to solution, creativity. Mrs. Dr. Shailch F.M. and Dr. J.S. Shinde was invited as a judge. Winners and participants were awarded with certificate and cash prize by Mrs. Nayab Z.A.

The winners of the poster presentation competition are as follows.

- ① Shaikh Neha Yaseen - I
- ② Kamble Javeriya Afzal - II
- ③ Aleem Mazab Ayyub - III
- ④ Choudhari Nooresaba Moynoddin - III
- ⑤ Beskar Umme Hanis Nasir Husin - Consolation.




I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya
Solapur.

Inaugural Function of Poster Presentation Competition





Poster Presentation Competition
on
Environment Awareness

Exhibition on Poster Presentation Competition on Environmental Awareness



उ. ई. एस. माहिता महाविद्यालय, सोलापूर


एन. एस. एस. च्या माध्यमातून पर्यावरण
जनजागृती

Report of the NSS Camp on
Environmental Awareness Programs

एन. एस. एस. च्या माध्यमातून पर्यावरण जागृती
चे विविध उपक्रम शाळाविषयात घेतात. परिसर स्वच्छता,
दिंडी, तशांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.

एन. एस. एस. विभागा अंतर्गत विशेष श्रमसंस्कार
शिबिर " सोलापूर विद्यापीठ, सोलापूर " येथे दि. 28-9-2019
ते 30-09-2019 दरम्यान संपन्न झाले. शिबिरा मध्ये
जलसंवर्धन, पाणी अडवा पाणी पिरवा, जलव्यवस्थापन,
स्वच्छता अशा विविध विषयावर तशांचे मार्गदर्शनावर
ध्यायाने आयोजित करण्यात आले. एन. एस. एस.
स्वयंसेवकांनी विद्यापीठ परिसराची सफाई केली.




I/c. Principal
U. E. S. Mahita Mahavidyalaya,
Solapur.



Cleanliness Drive at P. A. H. Solapur University, Solapur

विद्यार्थिनी

Cleanliness Drive at P.A.H. Solapur
University, Solapur



Digging Ground for Tree Plantation in P. A. H. Solapur University, Solapur


रकडे कराना विद्यार्थिनी



राष्ट्रसेवो च्या विद्यार्थिनी



Collecting the Hay by NSS Volunteers in P. A. H. Solapur University, Solapur.




वात एक ठिकाणी जमा (बोका) करताना विद्यार्थिनी

Notice for Campus Cleanliness

सूचना

दिनांक :- १८/०९/२०१९

सर्व विद्यार्थिनींना सूचित करण्यात येते की दि. --२८/०९/२०१९ रोजी पर्यावरण अभ्यास समिती तर्फे परिसर सफाई हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्वांनी सदर कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे.


अध्यक्ष

पर्यावरण अभ्यास समिती



प्रभारी प्राचार्य
यु. ई. एस. महिला महाविद्यालय,
सोलापूर.

भात करणे, धाने कचरा व्यवस्थापन करणे हे होते.

प्रा. नाथक शेड.ए.

समन्वयक - पर्यावरण समिती




I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

अहवाल

Report on Campus Cleanliness

परिसर सफाई.

दि- २८/०९/२०१९.

दि. २६ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११:००

वाजंता पथविरण समिती तर्फे महाविद्यालयात परिसर सफाईचे कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात सर्व जी.ए- भाग- २ च्या २५ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे उद्देश विद्यार्थिनींमध्ये पथविरण विषयी जागृती निर्माण करणे, प्रदुषणावर भात करणे, घन कचरा व्यवस्थापन करणे हे होते.


प्रा. नाथक शे.ए.

समन्वयक - पथविरण समिती)




I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

Photographs of Campus Cleanliness



Campus Cleanliness



Notice for
International Handwriting Day
U.E.S. MAHILA MAHAVIDYALAYA, SOLAPUR.

NOTICE

Date :- 22-01-2019

All the Students are informed that Yugandhar Foundation Solapur organized Handwriting Competition on the occasion of "International Handwriting Day". All Students should present at 10.30 a.m. in B.A.I Class on 23rd Jan 2019.



Convener
Environmental Studies Committee



I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

यु.ई.एस. महिला महाविद्यालय सोलापूर.

अहवाल


हरस्ताक्षर स्पर्धा

दि. - २३ - ०९ - २०१९

Report on
Handwriting Competition

दि. २३ - ०९ - २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता पर्यावरण समिती तर्फे युगांतर फाउंडेशन च्या वतीने "हरस्ताक्षर दिन" निमित्त हरस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये १२० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. प्रथम आलेखी विद्यार्थिनी कु.

शिला युगांतर फाउंडेशन च्या वतीने द्राफी देण्यात आली. द्वितीय व तृतीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थिनीं प्रमाण फस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम साठी युगांतर फाउंडेशन च्या अध्यक्षता प्रा. रश्मी माने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. नाथक शेड.ए. यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमा मध्ये बहुसंख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


I/c. Principal प्रा. नाथक शेड.ए.
U. E. S. Mahila Mahavidyalaya,



Solapur.
समन्वयक - पर्यावरण समिती.

Photograph of Handwriting Competition



Handwriting Competition



List of Environmental Awareness
Programs: 2019-2020

2019

UES. Mahila Mahavidyalaya, Solapur.
Environmental Awareness Programme
2019 - 2020

Sr. No	Programme	Date
1	Plastic free India Campaign workshop	26/09/2019
2	Plastic free India Rally	01/10/2019
3	" " " pledge	02/10/2019
4	Swachhata Pledge	16/01/2020
5	Swachhata Rally	23/01/2020
6	Slogan Competition	24/01/2020
7	Parisar Swachhata	25/01/2020
8	Poster Competition	27/01/2020
9	Elocution Competition on water conservation	28/01/2020
10	Mahila Paryavarn shikshan Garaj	12/03/2020
11	Visit to Smurti Van	03/01/2020
12	Visits to Siddheshwar Van Vibhag	09/01/2020



[Signature]

I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur

Attendance Sheet of Plastic Free India Campaign Workshop

NATIONAL SERVICE
U.E.S. MHILA MAHARASHTRA
ATTENDANCE SHEET

Date: 26/9/19
Project: Plastic free India Campaign
Time: Work started at 10.00 am
Total hours worked 2 1/2 hours.

Place: UES, Solapur
Workshop:
Stopped at 12.30 pm.

Sr.No.	Name of the Volunteers	Roll No	Volunteer's Signature
①	Tamboli Firdos Maqbool	2013	<u>Firdos</u>
②	Shaikh Aayesha Rafique	2014	<u>Aayesha</u>
③	Peerzade Sumaiya Mehboob	2017	<u>Sumaiya</u>
④	Shaikh Saniya M. Saeed	2010	<u>S. Saniya</u>
5	Baqban Bibi Ayesha Yasir Asat	1076	<u>Ayban</u>
6	Kamle Sana A. Razzaghe	1113	<u>Sana</u>
⑦	Patel Arzan Anwar	2067	<u>Arzan</u>
⑧	ABDAR AHMAN JAVEED	2012	<u>A. J. Abdar</u>
⑨	Muchale Ayesha Hameed.	2054	<u>Ayesha</u>
⑩	Shabell Maheraj M. Yasin	2053	<u>Maheraj</u>
11	Zal Kot Masima Murtaz	2011	<u>Masima</u>
12	Hawaladar Sumayya Abdulgani	1019	<u>Sumayya</u>
13	Kotimbire Misbah Jaleel Ahmed.	1109	<u>Misbah</u>
14	Darzi Tazeen Ismail	1086	<u>Tazeen</u>
15	Jamadar Shayesta Md. Haneef	1068	<u>Shayesta</u>
16	Bahe Bhai shayma	2034	<u>shayma</u>
17	Baqban suzan Allahbaksh	2035	<u>Suzan</u>
18	Jangirdar Aliya A Ejaj	2036	<u>Aliya</u>
19	mullak Nuzhat mehboob	2033	<u>Nuzhat</u>
20	Jinamdar Qurat Umar	2032	<u>Qurat</u>
21	Nazmeem Md. Yusuf Nadaf	1098	<u>Nazmeem</u>
22	Shaheraj Fatima Ab. Qayyum Qureshi	1108	<u>Fatima</u>
23	NAZMEEN Akbar sayyeh	1101	<u>NAZMEEN</u>
24	Shaikh Kausar Riyaz	1115	<u>Kausar</u>
25	Kadapa Swima Md. Yasin	1027	<u>Swima</u>
26	Shaikh Masoom Jahan	1024	<u>Masoom</u>
27	Shaikh RUKAYYA A. RAZZAK	1010	<u>Rukayya</u>
28	Badami Tarannum Saifan	1094	<u>Tarannum</u>

Project in charge

Programme Officer

Principal

(Signature)

Date : _____
 Project : Plastic free India Campaign
 Time : Work started at _____
 Total hours worked _____

Place : _____
 Stopped at _____

Sr.No.	Name of the Volunteers	Roll No	Volunteer's Signature
29)	Patel Misbah Zakir	1041	<i>Misbah</i>
30)	KAMLE KHANSA WHAB	1120	<i>Khanza</i>
31)	Shaikh Ummehani Javed	1015	<i>Ummehani</i>
32)	Wazija Ashfaq Patel	104	<i>Wazija</i>
33)	Panjewale Rahat Hanif	1099	<i>Rahat</i>
34)	Gazi Gadeera Salahuddin	1117	<i>Gazi</i>
35)	Shaikh Saleem Mehboob	2009	<i>Saleem</i>
36)	Jahagirdar Gausiya Barkatali	2003	<i>Gausiya</i>
37)	Shaikh Neha Yaseen	2042	<i>Shaikh</i>
38)	Attar Mahesh Salim	2024	<i>Mahesh</i>
39)	Khateeb Aesija Ishaq Husain	2068	<i>Khateeb</i>
40)	Shaikh Jabeen Abdul Saleem	1001	<i>Shaikh</i>
41)	Muskan Zainuddin Jherdi	1106	<i>Muskan</i>
42)	Bijapure Muskan Ramzan	1114	<i>Muskan</i>
43)	Munazzar Rizwan Sitar	1102	<i>Munazzar</i>
44)	Nadaf Bushra Maulali	1064	<i>Bushra</i>
45)	Bagban Fiza Raees	1070	<i>Fiza</i>
46)	Bagban Fatima Mukhtar	10272	<i>Fatima</i>
47)	Moulvi Arshiya Mahemood	2027	<i>M. Arshiya</i>
48)	Shaikh Al-naimat Raj-Ahmed	2064	<i>Al-naimat</i>
49)	Sayyed Simran Yasin	2021	<i>Simran</i>
50)	Shaikh Gulnaz Shaikat Ali	2022	<i>Gulnaz</i>
51)			
52)			
53)			

Project in-charge

Programme Officer

Principal

Amith
 NAAC Co-Ordinator
 U.E.S. Mahila Mahavidyalaya
 Solapur.

Arshiya
 कार्यक्रम आधकारी
 राष्ट्रीय सेवा योजना
 * एस महिला महाविद्यालय
 सोलापूर



JM
 I/c. Principal
 U. E. S. Mahila Mahavidyalaya,
 Solapur.

Plastic Free India Campaign Workshop Press Note



UNION EDUCATION SOCIETY'S MAHILA MAHAVIDYALAYA

141-A, SIDDHESHWAR PETH, SOLAPUR

Dr. Farzana M. Shaikh

Ph.No. 0217-2624433

In- Charge Principal

uesmm@yahoo.com

Ref No : UES/२०१९-२०/५५१२२


Date : २६-९-२०१९

यु.ई.एस. महिला महाविद्यालयात प्लास्टिक मुक्त भारत अभियान अंतर्गत कार्यशाळा

सोलापूर महानगरपालिका सोलापूर, सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. आणि मिटकॉन कन्सलटन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. २६/९/२०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता यु.ई.एस. महिला महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधीजी यांच्या १५० व्या जयंती निमित्त प्लास्टिक मुक्त भारत अभियान अंतर्गत विभागीय समन्वयक श्री सचिन जवळकर यांनी घनकचरा व्यवस्थापन, कच-याचे प्रकार, कच-याचे वर्गीकरण का केले पाहिजे ? वर्गीकृत कच-याचे पुढील प्रक्रिया, प्लास्टिकचे दुष्परिणाम, प्लास्टिक वापरामुळे होणारे मानवी, पर्यावरण व पशू पक्ष्यांना होणारे समस्या व या विषयी आपली जबाबदारी यावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्र. प्राचार्या डॉ. एफ. एम. शेख व प्रोग्राम ऑफीसर प्रा. डॉ. नायब झेड. ए. यांनी ही पर्यावरण संवर्धन विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रम मध्ये बहुसंख्येने विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

प्रति,
मा. संपादक,
दैनिक -----, सोलापूर.

वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकामध्ये प्रसिध्द करुन सहकार्य करावे हि विनंती.


प्रभारी प्राचार्य
यु. ई. एस. महिला महाविद्यालय,
सोलापूर.

ZAN

Report on Plastic Free India Campaign Workshop


यु.ई.एस. महिला महाविद्यालय, सोलापूर
प्लास्टिक मुक्त भारत अभियान
अहवाल

सोलापूर महानगरपालिका सोलापूर, सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. आणि मिटकॉन कन्सलटन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. २६/९/२०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता यु.ई.एस. महिला महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधीजी यांच्या १५० व्या जयंती निमित्त प्लास्टिक मुक्त भारत अभियान अंतर्गत विभागीय समन्वयक श्री सचिन जवळकर यांनी घनकचरा व्यवस्थापन, कच-याचे प्रकार, कच-याचे वर्गीकरण का केले पाहिजे ? वर्गीकृत कच-याचे पुढील प्रक्रिया, प्लास्टिकचे दुष्परिणाम, प्लास्टिक वापरामुळे होणारे मानवी, पर्यावरण व पशू पक्ष्यांना होणारे समस्या व या विषयी आपली जबाबदारी यावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्र. प्राचार्या डॉ. एफ. एम. शेख व प्रोग्राम ऑफीसर प्रा. डॉ. नायब झेड. ए. यांनी ही पर्यावरण संवर्धन विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रम मध्ये बहुसंख्येने विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

कार्यक्रम आधिकारी
राष्ट्रीय सेवा योजना
ई एस महिला महाविद्यालय
सोलापूर




प्रभारी प्राचार्य
यु. ई. एस. महिला महाविद्यालय,
सोलापूर.


NAAC Co-Ordinator
U.E.S. Mahila Mahavidyalaya
Solapur.

Workshop on Plastic Free India Campaign

Photograph of One Day Workshop on Plastic Free India Campaign



लोस्ट्रीके मुक्त भारत अभियानक अंतर्गत
एकदिवसीय कार्यशाळा



Pledge on Plastic Free India Campaign



प्लास्टिक मुक्त भारत अभियान अंतर्गत शाय
धेताना विद्यार्थिनी



Plastic Free India Pledge



Report of cleanliness is the Service under Plastic Free India Campaign
on the Occasion of 150th Birth Anniversary of Mahatma Gandhi

यु.ई.एस. महिला महाविद्यालय, सोलापूर

अहवाल

प्लास्टिक मुक्त भारत अभियान
'स्वच्छता ही सेवा'

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती निमित्त स्वच्छता ही सेवा व प्लास्टिक मुक्त भारत अभियान अंतर्गत महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले.

दि. २६/९/२०१९ रोजी सोलापूर महानगरपालिका सोलापूर, सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. आणि मिटकॉन कन्सलटन्सी अॅन्ड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि. तर्फे प्लास्टिक मुक्त भारत अभियान अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या वेळी विभागीय समन्वयक श्री सचिन जवळकर यांनी घनकचरा व्यवस्थापन, कच-याचे प्रकार, कच-याचे वर्गीकरण का केले पाहिजे ? वर्गीकृत कच-याचे पुढील प्रक्रिया, प्लास्टिकचे दुष्परिणाम, प्लास्टिक वापरामुळे होणारे मानवी, पर्यावरण व पशू पक्ष्यांना होणारे समस्या व या विषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्र. प्राचार्या डॉ. एफ. एम. शेख व प्रोग्राम ऑफीसर प्रा. डॉ. नायब झेड. ए. यांनी ही पर्यावरण संवर्धन विषयी मार्गदर्शन केले.

दि. ०१/१०/२०१९ रोजी सोलापूर महानगरपालिका, सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. आणि मिटकॉन कन्सलटन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने यु. ई. एस. महिला महाविद्यालय, पानगल हायस्कूल, बी. क्यु. के. गर्ल्स हायस्कूल व यु. ई. एस. प्रायमरी स्कूल यांच्या सहकार्याने रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी सोमपा विभागीय कार्यालय क्रमांक ७ चे मुख्य आरोग्य निरीक्षक श्री सुरवसे, विभागीय समन्वयक श्री सचिन जवळकर, आरोग्य निरीक्षक श्री चंदनशिवे, श्री वनारोटे, श्री जमादार, श्री कांबळे, त्याच बरोबर प्र. प्राचार्या डॉ. एफ. एम. शेख, मुख्याध्यापक डॉ. हारुन बागवान, मुख्याध्यापिका सौ. सबीना इंगळगी यांच्या मार्गदर्शना खाली सिधेश्वर पेठ ते सिव्हील चौक ते पोटफाडी चौक ते राहुल गांधी झोपडपट्टी ते कल्याणी टॉवर ते महिला महाविद्यालय हया मार्ग रॅली घेण्यात आली. यावेळी शिक्षक प्रा. डॉ. नायब झेड. ए. श्री महमद अली, श्री तारानाईक, श्रीमती आफरीन, सईदा दारुवाले, शाजीया शेख व सुमारे १२०० विद्यार्थी मोठया उत्साहात उपस्थित होते.

दि. ०२/१०/२०१९ रोजी प्लास्टिक मुक्त भारत अभियान अंतर्गत सामुहिक शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमा मध्ये बहुसंख्येने विद्यार्थिनी उपस्थित होते. सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रोग्राम ऑफीसर डॉ. नायब झेड. ए. यांनी परिश्रम घेतले.



कार्यक्रम आघेकारी
राष्ट्रीय सेवा योजना
यु. ई. एस. महिला महाविद्यालय
सोलापूर





प्रभारी प्राचार्य
यु. ई. एस. महिला महाविद्यालय,
सोलापूर.


NAAS Co-Ordinator
U.E.S. Mahila Mahavidyalaya
Solapur.

Appreciation Letter to Divisional Co-Ordinator Mr. Sachin Jawalkar



UNION EDUCATION SOCIETYS MAHILA MAHAVIDYALAYA

१४१ SIDDHESHWAR PETH, SOLAPUR

uesmm@yahoo.com

Ph..No. ०२१७-२६२४४३३

uesmmsolapur@gmail.com

Ref No : VB8/2019-20/25/121

Date : 26-9-2019

प्रति,
मा. आयुक्त
सोलापूर महानगरपालिका,
सोलापूर.

विषय - आमच्या महाविद्यालयात प्लास्टिक मुक्त भारत अभियान अंतर्गत
एक दिवशीय कार्यशाळा घेतल्याबाबत.

महोदय,

वरील विषयास अनुसरून सोलापूर महानगरपालिका, सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉरपोरेशन लि. आणि मिटकॉन कन्सलटन्सी यांच्या वतीने आमच्या महाविद्यालयात घनकचरा व्यवस्थापन, कच-याचे प्रकार, कच-याचे वर्गीकरण, प्लास्टिकचे दुष्परीणाम, प्लास्टिक वापरामुळे पर्यावरण, प्राणी व मानव यांच्यावर होणारे परिणामा बाबत विभागीय समन्वयक श्री सचिन जवळकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

अश्या सामाजिक कार्यक्रमास आमचे महाविद्यालय नेहमी सहकार्य करेल.

धन्यवाद.

प्रत भिकाले.

प्रमुख

श्री सचिन जवळकर
विकासीय, सहाय्यक
शानि कुंभार



o/c

आपली विश्वासू

प्रभारी प्राचार्य


यु. ई. एस. महिला महाविद्यालय,
सोलापूर.

सूचना

Notice for Cleanliness Pledge

दिनांक :- १४/०१/२०२०


सर्व विद्यार्थिनींना सूचित करण्यात येते की दिनांक १६-०१-२०२० रोजी सकाळी १०.०० वाजता 'स्वच्छता शपथ' कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे.


प्रोग्राम ऑफीसर

एन. एस. एस.

कार्यक्रम आंधेकारी
राष्ट्रीय सेवा योजना
ई एस महिला महाविद्यालय
सोलापूर




I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

Attendance Sheet for Cleanliness Pledge

Date: 16/01/2020

Project: Swachhat Pledge

Time: Work started at 10.00 am

Total hours worked 1 hour

Place: UES.
Stopped at 11.00 am

Sr.No	Name of the Volunteers	Roll No	Volunteer's Signature
01	Mulla Nuzhat Mehboob.	2033	<u>N. Mulla</u>
02	Baqbar Susan Allahbaksh	2035	<u>Susan</u>
03	Jahagiradar Aaliya Ejaj	2036	<u>Aaliya</u>
04	Inamdar Qurratul ain	2032	<u>Qurratul</u>
05	Bangji Rukhsar Jafar	1069	<u>Rukhsar</u>
06	Sana shekumar Patel	10820	<u>Sana Patel</u>
07	Shaikh Aaliya Tajamul.	1018	<u>Aaliya</u>
08	Ranjewale Parhat Nanib.	1099	<u>Parhat</u>
09	Shaikh Muskan Salim	1029	<u>Muskan</u>
10	Kamle Khatasabi Wahab	1120	<u>Kamle</u>
11	Moholkar Zamarrud	1037	<u>Zamarrud</u>
12	Kamle Sana A Razaque	1113	<u>Sana</u>
13	Begam Bibi Aayesha Yasir Asfat.	1076	<u>Aayesha</u>
14	Sumayya Ab Qadar Kosgi	1071	<u>Sumayya</u>
15	Ameera Ruki khamam Abdul Rauf Pathan	1075	<u>Ruki</u>
16	Shaikh Masroor jahan	1024	<u>Shaikh</u>
17	Shaikh Rukayya A. RAZZAK	1010	<u>Rukayya</u>
18	Shaikh Aayesha zahir husain	1017	<u>Aayesha</u>
19	Manure Saiba Sayeed Ahmed	1016	<u>Manure</u>
20	Shaikh Saba Jabbar.	1048	<u>Saba</u>
21	Shaikh Aiman Nairshad	1047	<u>Aiman</u>
22	Lalkot Saima Arshad	1046	<u>Saima</u>
23	Shaikh Rukhsar Imtiyaz.	1050	<u>Rukhsar</u>
24	Shaikh Tanzila Shakeel.	1049	<u>Tanzila</u>
25	sache Ayesha M. yousuf	1057	<u>Ayesha</u>
26	Patel / Misbah zahir	1041	<u>Misbah</u>
27	Jagiradar Asma Jaleel	3004	<u>Asma</u>
28	Shaikh Anjum Saifan.	3012	<u>Anjum</u>
29	shahpure santya Murtuza	3003	<u>Santya</u>
30	Qureshi Astiya Banu Ameen	3005	<u>Astiya</u>

Date: 16/1/2020
Project: Swachhat Pledge
Time: Work started at 10:00
Total hours worked: _____


Place: U.E.S.
Stopped at 11:00 am

Sr.No	Name of the Volunteers	Roll No	Volunteer's Signature
31	Lalkot Sana A. Rezzayue.	2049	<i>Sana</i>
32	Sayyed Simran Yasin	2021	<i>Simran</i>
33	Shaikh Shifa Imtiyaz	2030	<i>Shifa</i>
34	Bangi Muskan Jafer.	2031	<i>muskan.</i>
35	Pated Mohammedi Ab. Saleem	20	<i>M. Pated</i>
36	Inamdar Aafreen Imtiyaz	2052	<i>Aafreen</i>
37	Gadwal Gausiya Md. Farooque	2051	<i>Gausiya</i>
38	Inamdar Nilfar Shahboddin	1005	<i>Nilfar</i>
39	Nadaf Maheboosbi Saifan	1034	<i>Saifan</i>
40	Shaikh Heera Kausar Musthque	1077	<i>Heera</i>
41	Nazme Akbar Sayyed	1101	<i>Nazme</i>
42	Pathan Ayesha Saleem Khan	1112	<i>Ayesha</i>
43	Shaikh Aashiya Ismail	1009	<i>Shaikh</i>
44	Shaikh Shabana Dawud	1008	<i>Shaikh</i>
45	Hirapurme Tasleem Jabal	1023	<i>Tasleem</i>
46	Rabea Lyal Ali Chandargi	2015	<i>Rabea</i>
47	Bankari Uzma Muhtaque Ahmed	2055	<i>Uzma</i>
48	Baywan Saadat Rizwan	2025	<i>Saadat</i>
49	Shabbi Mihraj M. Yasin	2053	<i>Mihraj</i>
50	Attar Maheerish Salim	2024	<i>Attar</i>
51	Mansure Gazala Akeel	2006	<i>Gazala</i>
52	Gabbure Muskan Sadique	2005	<i>Muskan</i>
53	Nadaf Anisa Suleman	2059	<i>Nadaf</i>
54	Tamboli Jindos Maqbool	2013	<i>Tamboli</i>
55	Shaikh Saba Anjum Bakar Ali	2068	<i>Saba</i>
56	Shaikh Salwa Mehboob	2009	<i>Salwa</i>
57	Sheikh Al-ameel Raj Ahmed	2067	<i>Al-ameel</i>
58	Molvi Arshiya Mahemood	2027	<i>M. Arshiya</i>
59	Shaikh Zubair Shaheer Ali	2022	<i>Zubair</i>
60	Sayyed Saniya Ajmal	3055	<i>Saniya</i>


Cleanliness Pledge

यु.ई.एस. महिला महाविद्यालय, सोलापूर
एन.एस.एस. विभाग
अहवाल
स्वच्छता शपथ
दि. १६/०१/२०२०

दि. १६/०१/२०२० रोजी सकाळी ९.०० वाजता महाविद्यालया मध्ये 'स्वच्छता पखवाडा २०२०' च्या अनुषंगाने 'स्वच्छता शपथ' घेण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी मध्ये स्वच्छते विषयी जागृति निर्माण करणे व स्वतःची व परिसराची पर्यावरणाची स्वच्छता राखण्यास त्यांना प्रोत्साहन करणे हा प्रमुख हेतू होता. कार्यक्रमासाठी एन.एस.एस. विभागाच्या ५० विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


कार्यक्रम अधिकारी
राष्ट्रीय सेवा योजना
ए.एस. महिला महाविद्यालय
सोलापूर




I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya
Solapur.


Notice on Slogan Competition

यु.ई.एस. महिला महाविद्यालय, सोलापूर

सूचना

दिनांक :- २२/०१/२०२०

सर्व विद्यार्थिनींना सूचित करण्यात येते की दिनांक २४-०१-२०२० रोजी सकाळी १०.०० वाजता 'स्लोगन स्पर्धा' कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे.


प्रोग्राम ऑफीसर

एन. एस. एस.

कार्यक्रम आधिकारी
राष्ट्रीय सेवा योजना
ई एस महिला महाविद्यालय
सोलापूर





प्रभारी प्राचार्य
यु. ई. एस. महिला महाविद्यालय,
सोलापूर.

सूचना

Notice for Cleanliness Rally

दिनांक :- २१/०१/२०२०

सर्व विद्यार्थिनींना सूचित करण्यात येते की दिनांक २३-०१-२०२० रोजी सकाळी ०८.०० वाजता 'स्वच्छता रॅली' चे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व विद्यार्थिनींनी वेळेवर कॉलेज कॅम्पस मध्ये उपस्थित रहावे.


प्रोग्राम ऑफीसर

एन. एस. एस.
कायक्रम आंधेकारी
राष्ट्रीय सेवा योजना
१ एस महिला महाविद्यालय
सोलापूर




I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya
Solapur.

Attendance Sheet of Cleanliness Rally

NATIONAL SERVICE SCHEME
U.E.S. Mahila Mahavidyalaya, Solapur.

ATTENDANCE SHEET

Date : 23/01/2020 Place : UES
 Project : Swachhata Rally
 Time : Work started at 8:00 Stopped at 9:30 am
 Total hours worked 1 1/2 hours

Sr.No	Name of the Volunteers	Roll No.	Volunteer's Signature
1	Shaikh Kausar Riyaz	1115	Kausar
2	Nazmeen Akbar Sayyed	1101	Nazmeen
3	Shaikh Aaliya TajJamol	1018	Aaliya
4	panjewale Rahat Manib	1099	Rahat
5	Hundekari Naziya Sadique	1066	Naziya
6	Nimbalkar Sana A.b. Qadar	1030	Sana
7	Lalkot Saima Arshad	1046	Saima
8	Shaikh aiman Naushad.	1047	aiman
9	Shaikh Saba Jabbar.	1048	Saba
10	Shaikh Tanzila Shakeel.	1049	Shaikh.
11	Shaikh Rukhsar Imtiyaz.	1050	Rukhsar
12	Shaikh Saba Shakil	1026	Saba
13	Hungund Simran Mushkilkusha	1033	Simran.
14	Tambali Humna Rafique	1007	Humna
15	Shaikh Aashya Ismail	1009	Aashya
16	Shaikh Shabana Daud	1008	Shabana
17	Grudmitte Farzana Md. Shasif	1073	Farzana
18	Lalkot Nazmeen Yunus	1061	Nazmeen
19	Bookwale Aafiya Mushfaqe Ah	1032	Aafiya
20	Sumayya Ab. Qader Kosgi	1071	Sumayya
21	Silar Munazza Rizwan	1102	Munazza
21	waziya Ashfaqe Patel	1014	Waziya
22	Ummehani Javed Shaikh	1015	Ummehani
23	Nauzeen Ateem Shaikh	1011	Nauzeen.
24	Shaikh Muskan yaseen	1095	Muskan.
25	salcha Farukh Attar	1020	Salcha
26	Nadaf Saba Nabilal	1096	Saba
27	sayyed uzma salim	1074	Usayyed
28	Qureshi Mubasshira salim	1054	Mubasshira.
29	mehek Imtiyaz Nadaf	1013	MNadaf

Project In-charge

Programme Officer

Principal

Date: 24/01/2020

Place: U.E.S. Solapur.

Project: Slogan Competition

Time: Work started at 10.00 am

Stopped at 11.00 am.

Total hours worked: 1 hour.

Attendance Sheet on Slogan Competition

Sr.No.	Name of the Volunteers	Roll No	Volunteer's Signature		
1-	Sayyed Simran Yasin	2021	Simran	- I	
2)	Lalkot Nasima Murkur	2011	Nasima		
3.	Moulvi Arshiya Mahemood	2027	M. Arshiya		
4.	Shaikh Al-namal Raj-Ahmed.	2064	Al-namal		
5.	Shaikh Heena Abdul Aziz	2050	Shaikh. H. A		
6)	Shaikh Saba Anjum Baker Ali	2068	Shaikh		
7)	Shabdi Mahesraj M. Yasin	2053	mahesraj		
8)	Gausiya Barkatali Jahagiradar.	2003	gausiy		
9)	Salwa Maheboob Shaikh.	2009	salwa		
10)	Shaikh Heena Kawan Mukalav.	2062	Heena		
11)	Shaikh Gulnaz Shaukat Ali	2022	Gulnaz		
12)	Lalkot Sana A. Razzaque.	2049	sana		- II
13)	Moulvi Arshiya Mahemood	20			
13)	Kotkude Saleha Piliyas	2056	Saleha		
14)	Sayyed Shabnam Mahemood	2040	Shabnam		
	DALAL Rumesa Ejaz	2041	Rumesa		
15)	fulari Swaleha Mansur	2046	S.M. fulari		
16)	siddique Ameza Piliyas	2069	Ameza P		
17)	Kadri Tabassum Arik Ahmed	200	Kadri		
18)	Moharwale Naziya Akhlaque	2026	Naziya		
19)	Shaikh Neha Yaseen	2042	Shaikh	- III	
20)	Kadapa Saima Md. Yasin	1027	Saima		
21)	shaikh Rukayya A. Razzak	1010	Rukayya		
22)	Badami Tuxannum Saifan	1044	Tuxannum		
23)	Pathan Ayesha Saleem Khan	1112	Ayesha		
24)	Lalkot Nazmeen Yunus	1061	Nazmeen		
25)	Bookwale Aafiya Mushtaqe Ah	1032	Aafiya		
26)	Kamle Sana A. Razzaque.	1113	Sana		
27)	Kotimbire Misbah Taleef Ahmed	1109	Misbah		
28)	Qureshi Nasim-e-bi Taher	1116	Nasim-e-bi		
29)	Bushou md. Arif Sayyed	1111	Bushou		
30)					

Project in-charge

Programme Officer

Principal

कायक्रम आधेकारी
राष्ट्रीय सेवा योजना
एएस महिला महाविद्यालय
मोलापर

I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

NAAC Co-Ordinator
U.E.S. Mahila Mahavidyalaya
Solapur.



सूचना

दिनांक :- २३/०१/२०२०


Notice on Campus Cleanliness

सर्व विद्यार्थिनींना सूचित करण्यात येते की दिनांक २५-०१-२०२० रोजी सकाळी ०८.०० वाजता 'परिसर स्वच्छता' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व विद्यार्थिनींनी वेळेवर कॉलेज कॅम्पस मध्ये उपस्थित रहावे.



प्रोग्राम ऑफीसर

एन. एस. एस.
कार्यक्रम अधिकारी
राष्ट्रीय सेवा योजना
ए एस महिला महाविद्यालय
सोलापूर



I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.


Notice on Poster Competition

यु.ई.एस. महिला महाविद्यालय, सोलापूर

सूचना

दिनांक :- २५/०१/२०२०

सर्व विद्यार्थिनींना सूचित करण्यात येते की दिनांक २७-०१-२०२० रोजी सकाळी १०.०० वाजता 'पोस्टर स्पर्धा' कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे.


प्रोग्राम ऑफिसर

एन. एस. एस.

कार्यक्रम आघेकारी
राष्ट्रीय सेवा योजना
ई एस महिला महाविद्यालय
सोलापूर




प्रभारी प्राचार्य
यु. ई. एस. महिला महाविद्यालय,
सोलापूर.

ATTENDANCE SHEET

Date : 27/01/20 Place : UES.
Project : Poster Competition.
Time : Work started at 10.00 am Stopped at 11.00 am
Total hours worked 1 hour.

Sr.No	Name of the Volunteers	Roll No.	Volunteer's Signature
1 1	Uzma parveen Salim Sayyad	1074	<u>Uzma</u>
2	Saleha Faruk Attar	1020	<u>Sattar</u>
3	Shaikh shifa Imtiyaz	2030	<u>Shifa</u>
4	Banaji muskan. Jafar	2031	<u>MUSKAN.</u>
5	Nadaf Saba Nabihal	1096	<u>saba</u>
6	Patel shabana Shabbir	1062	<u>Shabana</u>
7	Gabbure muskan Saalik	2005	<u>Gabbure</u>
8	Jamaal Sabiya Dastagir	2002	<u>sabiyar</u>
9	Shaikh Rabeesat A-Rashid	2007	<u>Rabeesat</u>
10	Manure Ozefa Jameel	2004	<u>Ozefa</u>
11	Manure Grazala Akeel	2006	<u>Grazala</u>
12	Kazi Shahista Zakir	2037	<u>Kshahista</u>
13	Manure Soiba Sayeed.	1016	<u>Manure</u>
14	Shaikh Aaysha Zakir husen.	1017	<u>Aaysha</u>
15	Banaji Rukhsar Jafar	1069	<u>Rukhsar</u>
16	Shaikh Aaliya Taj Jamul	1018	<u>Aaliya</u>
17	Panjewale Rahat Hanif	1099	<u>Rahat</u>
18	Gumeshi Astiya Bano Ameen	3005	<u>Astiya</u>
19	Shaikh Bushra Md. Shahid	3011	<u>Bushra</u>
20	Jagiradar Asma Jaleel	3004	<u>Asma</u>
21	Shapurje Saniya Mustafa	3003	<u>Saniya</u>
22	Sundke Uzma Raizuddin	3070	<u>Uzma</u>
23	Qadri Rubat Ishayee	3052	<u>R. Qadri</u>
24	Shaikh Salwa Mehboob	2009	<u>Salwa</u>
25	Jahagiradar Gausiya Barkatali	2003	<u>Gausiya</u>
26	Shaikh Saba Qasim	3021	<u>S. Shaikh</u>
27	Anzari Rukhsana Mumtaz Ali	3059	<u>Rukhsana</u>
28	Sayyed Saniya Arma	3055	<u>S. Sayyed</u>
29	Shaikh Sana Bano Abdul Gaffar	3061	<u>Shaikh Sana</u>
30	Shaikh Zainab Saleem.	3064	<u>Shaikh</u>

Project In-charge
NAAC Co-Ordinator
U.E.S. Mahila Mahavidyalaya
Solapur.

Programme Officer
कार्यक्रम अधिकारी
राष्ट्रीय सेवा योजना
ए एस महिला महाविद्यालय
सोलापूर



Principal
I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

Poster Presentation Competition

Poster Presentation Competition
under Cleanliness Fortnight

Under

Swachhata Pakhwada-2020

Dt- 27/01/2020

Sr. No	Name	Remark
1	Gabbure Muskan Sadique	
2	Shaikh Neha Yasin	
3	Kamble Sana A. Razaque	
4	Jamadar Sadiya Dastgir	
5	Manure Huzefa Jameel	
6	Tamboli Firdous Magbool	
7	Kazi Shahista Zakir	- III
8	Shaikh Kousar Riyaz	
9	Nazmeen Akbar Sayed	
10	Kamble Sana A. Razaque	
11	Chandergis Raheba Biyagal Ali	Consolation
12	Shaikh Saba Anjum Bakar Ali	II
13	Shaikh Heena A. Aziz	Consolation
14	Mulla Nuzhat Mehboob	I





Students taking oath for Cleanliness

स्वच्छता शपथ घेताना विद्यार्थिनी

Swachhata Pledge



SHOT ON REDMI 7
AI DUAL CAMERA

28/01/2020

Speech Competition on Water Conservation



Speech Competition on Water Conservation





Poster Presentation Competition

Photograph of Poster Competition



Poster Presentation under Cleanliness Fortnight



स्वच्छता पखवाडा अंतर्गत पोस्टर स्पर्धा
Poster Presentation Competition under Swachhata
Pakhwada



जनशाल प्रशासना समेकित परिसर स्वच्छ करताना



Cleanliness Drive at Pangal School, Solapur

विद्यार्थिनी

Cleanliness Drive at Pangal School, Solapur



Report on Cleanliness Fortnight

U.E.S. Mahila Mahavidyalaya, Solapur.

N.S.S. Department

Report on

“Swachhata Pakhwada – 2020”

N.S.S. Department organized the “Swachhata Pakhwada – 2020 from 16th Jan to 28th Jan 2020. The activities was performed as per scheduled.

The activities undertaken are as follows.

16-01-2020 – The notice was displayed on the college notice board for the knowledge of the faculty and students. The programme was commenced with a Swachhata Pledge to make and maintain clean and green environment. 50 students from NSS department were present for this programme.

23-01-2020 – The Swachhata Ralley was organized at 9.00 a.m. The Ralley started from college campus and passes through Siddheswar Peth, Wadwan Chowk, Begum Peth, Zilla Parishad and concluded at college campus.

24-01-2020 – Slogan writing competition on conservation of forest was organized and huge number of students are participated with full enthusiasm. Students prepared the slogans representing on the theme of forest conservation as given below.

1. Preserve the forest for our healthy tomorrow.
2. The earth does not belong to us, we belong to the earth.
3. The future is in our hand, lets take a stand to preserve the land.
4. Don't be greedy. Its time to be greeny.

25-01-2020 – All the NSS Volunteers with staff actively participated in the event of cleanliness of campus.

कायक्रम अधिकारी
राष्ट्रीय सेवा योजना
ए. एस. महाविद्यालय



NAAC Co-Ordinator
U.E.S. Mahila Mahavidyalaya
Solapur.


I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

सूचना

**Notice for Guest Lecture on
Water Conservation**


दिनांक :- २५/०१/२०२०

सर्व विद्यार्थिनींना सूचित करण्यात येते की दिनांक २८-०१-२०२० रोजी सकाळी ०९.३० वाजता 'जलसंवर्धन' या विषयावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व विद्यार्थिनींनी वेळेवर उपस्थित रहावे.


प्रोग्राम ऑफीसर

एन. एस. एस.
कायक्रम आधिकारी
राष्ट्रीय सेवा योजना
ए. एस. महिला महाविद्यालय
सोलापूर




I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya
Solapur.

Attendance Sheet of Water Conservation

NATIONAL SERVICE SCHEME
U.S. Mahila Mahavidyalaya, Solapur.

ATTENDANCE SHEET

Date : 28/01/20 Place : UES
 Project : Water Conservation (Elaboration Competition)
 Time : Work started at 9.30 am Stopped at 10.30 am
 Total hours worked 1 hour.

Sr.No	Name of the Volunteers	Roll No.	Volunteer's Signature
1	Shaikh Saba Qasim	3021	<u>S Shaikh</u>
2	Bijapur Nabila Mubin -Ali	3016	<u>NM</u>
3	Shaikh Muskan Sulim	1029	<u>MS</u>
4	patel Javeriya chand	1003	<u>J. patel</u>
5	patel waziya Ashfaque	1014	<u>Waz</u>
6	Ummehani Shaikh Javeed	1015	<u>Ummi</u>
7	Shaikh Kausar Riyaz	1115	<u>Kausar</u>
8	Kamle sana A. Raazque	1113	<u>Sana</u>
9	Bankari Uzma Mushtague	1055	<u>Uzma</u>
10	Chandargi Rakha Liyakat	2015	<u>Rakha</u>
11	Heena Kausar Mushtague Shaikh	1077	<u>Heena</u>
12	Nazmeen Akbar Sayyed	1101	<u>Nazmeen</u>
13	Lalkot Nazmeen Yunus	1061	<u>Nazmeen</u>
14	Bookwale Hafiza Mushtague	1032	<u>Hafiza</u>
15	Peerzade Rahila Arif	1085	<u>Rahila</u>
16	Simra Taufique Shaikh	1040	<u>Simra</u>
17	Aqsa Anwarin Sayyed	1045	<u>Aqsa</u>
18	Rusha Tanveer Shaikh	1039	<u>Rusha</u>
19	Huppund simran Mushkilkusha	1033	<u>Simran</u>
20	Shaikh Misbah Maqbool	1065	<u>Misbah</u>
21	Guidmitte Farzana M. shawif	1073	<u>Farzana</u>
22	Nadaf Mahek Imtiaz.	1013	<u>Nadaf</u>
23	Shaikh Tanzeela Shakeel	1049	<u>Shaikh</u>
24	Shaikh Rukhsar Imtiaz	1050	<u>Rukh</u>
25	Shaikh Aiman Naqshad	1047	<u>Aiman</u>
26	Shaikh Saba Jabbar	1048	<u>Saba</u>
27	Shaikh Saba Shakil	1026	<u>Saba</u>
28	Lalkot Saima Arshad	1046	<u>Saima</u>
29	Daszi Tazeen Ismail	1086	<u>Tazeen</u>
30	Hawaladar Sumayya Ab Gan	1019	<u>Sumayya</u>

Project In-charge

Programme Officer

Principal

Attendance Sheet of Water Conservation

ATTENDANCE SHEET

Date: 28/1/20

Project: Water Conservation (Education) competition

Place: VES.

Time: Work started at 9:30

Total hours worked: 1 hour

Stopped at 10:30 am

Sr.No	Name of the Volunteers	Roll No	Volunteer's Signature
31	Shaikh Muskan Ibrahim	1089	Muskan
32	Shaikh Ummekulsum Ayyub	1090	Shabiya U.A. Shaikh
33	vijapure shabiya salim	1119	U.A. Shaikh
34	Shaikh Rukhsar Imtiyaz	1050	Rukhsar
35	shaikh saba Jabbar	1048	Saba
36	shaikh Aimean	1047	Aimean
37	shaikh Tanzeela Shakeel	1049	Shaikh
38	Sache Ayesha Sultana Md. Yusuf	1052	Ayesha
39	saba shakeel shaikh	1026	Saba
40	Nadaf Mahak Imtiyaz	1013	Miladaf
41	Hungund simran Mushtikusha	1033	Simran
42	brudmitte farzana Md. Sharif	1073	Farzana
43	Shaikh Misbah. Magbool	1065	Misbah
44	shaikh muskan salim	1029	Muskan
45	patel Javeriya chand	1003	J. Patel
46	simran tafique shaikh	1040	Simran
47	Aqsa A. Malik Sayyed	1045	Aqsa
48	Bushra tanveer Shaikh	1039	Bushra
49	Rahima arif Peerzade	1085	Rahima
50	Darzi Tazeen Ismail	1086	Tazeen
51	Hawal dar sumayya Abgani	1019	Sumayya
52	Gureshi Shahataj Fatima Abqayyum	1108	S. Fatima
53	Patel Sadaf mainuddin	1002	Sadaf
54	Nadaf Mahabobbi Saifern	1034	Saifern
55	Kattimbire Misbah Taleel Ahmed.	1109	Misbah
56	Qandrar Nilofar Shahbuddin	1005	Nilofar
57	Ansari Rukhsana Mumtaz Ali	3059	Rukhsana
58	Shaikh Neha Yasceh	2042	Shaikh
59	shaikh ummahani Javeed	1025	Ummahani
60	patel waziya Asha	1014	Waziya



I/c. Principal

Notice for Women Need
Environmental Education

सूचना

दिनांक :- ११/०३/२०२०

सर्व अधिव्याख्याता व विद्यार्थीनींना कळविण्यात येते की आपल्या महाविद्यालयात दिनांक १२-०३-२०२० रोजी सकाळी ठिक ०९.३० वाजता 'महिला, पर्यावरण शिक्षण गरज' या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे.


कायक्रम आधिकारी
राष्ट्रीय सेवा योजना
ई एस महिला महाविद्यालय
सोलापूर




प्रभारी प्राचार्य
यु. ई. एस. महिला महाविद्यालय,
सोलापूर.


NAAC Co-Ordinator
U.E.S. Mahila Mahavidyalaya
Solapur.

Program Schedule

यु. ई. एस. महिला महाविद्यालय, सोलापूर.

कार्यक्रम पत्रिका

'महिला, पर्यावरण शिक्षण गरज' या विषयावर कार्यक्रम

दिनांक १२-०३-२०२०

सुत्रसंचालन व परिचय	-	डॉ. नायब झेड. ए.
प्रमुख पाहुणे	-	डॉ. अरविंद कुभार (शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज)
अध्यक्ष	-	प्रा. एन. एम. शेख
आभार	-	डॉ. नायब झेड. ए.

NAAC

कार्यक्रम अधिकारी
राष्ट्रीय सेवा योजना
यु. ई. एस. महिला महाविद्यालय
सोलापूर



JAP

प्रभारी प्राचार्य
यु. ई. एस. महिला महाविद्यालय,
सोलापूर.

NAAC
NAAC Co-Ordinator
U.E.S. Mahila Mahavidyalaya
Solapur.

Invitation Letter for the Guest Mr. Dr. Arvind Kumbhar



UNION EDUCATION SOCIETY'S MAHILA MAHAVIDYALAYA

१४१ SIDDHESHWAR PETH, SOLAPUR

uesmm@yahoo.com

uesmmsolapur@gmail.com

Ph..No. ०२१७-२६२४४३३

Ref No : UES/2019-20/60/304

Date : 11-3-2020

प्रति,
मा. डॉ. अरविंद कुभार
शंकरराव मोहिते महाविद्यालय,
अकलूज.

विषय :- महिला, पर्यावरण शिक्षण गरज.

महोदय,

आपणास उपरोक्त विषयाला अनुसरुन कळविण्यात येते की यु.ई.एस. महिला महाविद्यालयात दिनांक १२/०३/२०२० रोजी सकाळी ठिक ०९.३० वाजता उपस्थित राहून 'महिला, पर्यावरण शिक्षण गरज' संबधी आमच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करावे व आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

धन्यवाद.

आपली विश्वासू

Fos

यु. ई. एस. महिला महाविद्यालय,
सोलापूर.

Appreciation Letter for the Guest Mr. Dr. Arvind Kumbhar



UNION EDUCATION SOCIETY'S MAHILA MAHAVIDYALAYA

१४१ SIDDHESHWAR PETH, SOLAPUR

uesmm@yahoo.com
uesmmsolapur@gmail.com

Ph.No. ०२१७-२६२४४३३

Ref No : ७६९/२०१९/२०/६०/३०७

Date : 12-3-2020

प्रति,
मा. डॉ. अरविंद कुभार
शंकरराव मोहिते महाविद्यालय,
अकलूज.

महोदय,

यु. ई. एस. महिला महाविद्यालयात दिनांक १२/०३/२०२० रोजी सकाळी ठिक ०९.३० वाजता आपण उपस्थित राहून 'महिला, पर्यावरण शिक्षण गरज' संबधी आमच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केल्याबद्दल आपले हार्दिक आभार.

आपली विश्वासू

प्रभारी प्राचार्य

यु. ई. एस. महिला महाविद्यालय,
सोलापूर.

Received
12-03-2020

Attendance Sheet for the Guest Mr. Dr. Arvind Kumbhar

ATTENDANCE SHEET

Date: 12/3/20
 Project: Mahila Parayasan Shikshan Sanj
 Time: Work started at 9:30 am
 Total hours worked 1 1/2 hour.

Place: UES
 Stopped at 10.00 am

Sr.No	Name of the Volunteers	Roll No	Volunteer's Signature
31)	chandargi Rabeba Liyakat ali	2015	Rabeba
32)	Bankari Uzma Mushtaque Ahmed.	2055	uzma
33)	shaikh saniya md. saeed	2010	saniya
34)	shaikh saba Anjum Bakar Ali	2068	shaikh
35)	shaikh Heena Abdul Aziz	2050	shaikh
36)	Nadaf Anisa Suleman.	2059	Nadaf
37)	siddiqui Ameza Ilyas	2069	Ameza Ilyas
38)	Jahagirdar Nazmeen Rashid Ali	2047	Nazmeen
39)	Sheikh. Nasira mal salem	2039	Nasira
40)	Kadri Tabssum Arifulmeed	2008	Tabu
41)	shaikh shifa Imtiaz	2030	Shaiha
42)	Muskan Jafar Bangji	2031	Muskan
43)	shaikh Danishka shakir.	1038	Danishka
44)	Qazi Makejabeen Ab. Razaque.	1118	Makejabeen
45)	Kamle Khansa Abdul Wahab	1120	Khansa
46)	Mashal Hayat	1035	Mashal
47)	Sayyed Tabassum Mahibooob	1006	Tabassum
48)	Lalkot Sana A. Razaque.	2049	Sana
49)	Jahagirdar Gausiya Bartecheeli.	2003	Gausiya
50-	Shaikh Salwa Mehboob	2009	Salwa
51-	Attar Saleha Farukh	1020	Attar
52-	sayyed uzma salim	1074	uzma
53-	Qureshi Mubasshira salim	1054	Qureshi
54-	Shaikh Shubana	1008	Shubana
55-	Shaikh Arshiya	1009	Arshiya
56-	Sayyed Tabassum	1007	Tabassum
57	Hirapure Tasleem	1023	Tasleem
58	Tamboli Huma	1008	Huma
59	Sayyed Hat Ara A. Rahim	2073	Hat Ara
60	shaikh Aaliya Tajjamil.	1018	Aaliya



I/c. Principal
 U. E. S. Mahila Mahavidyalaya

यु.ई.एस. महिला महाविद्यालय, सोलापूर.

अहवाल

महिला, पर्यावरण शिक्षण गरज

१२/०३/२०२०

Report on Women Need to Environment Education

दि. १२/०३/२०२० रोजी यु.ई.एस. महिला महाविद्यालयात एन.एस.एस. विभागाच्या वतीने 'महिला-पर्यावरण शिक्षण गरज' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. अरविंद कुंभार (शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज) यांना आमंत्रित करण्यात आले होते. आपल्या मार्गदर्शन पर भाषणा मध्ये सरांनी पर्यावरण शिक्षणामध्ये महिलांची फार मोठी जबाबदारी आहे. पर्यावरण सवंधना मध्ये महिलांचा खुप मोठा वाटा आहे. महिलांना पर्यावरण शिक्षण दिल्या नंतर ते पर्यावरणाचा न्हास होऊ देणार नाही. जर त्यांना शिक्षण दिले तर जल प्रदुषण ही कमी प्रमाणात हाईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. एफ. एम. शेख होत्या. सूत्रसंचालन व प्रस्तावना डॉ. नायब झेड. ए. यांनी केले. तर आभार श्रीमती निकहत शेख यांनी मानले

(Signature)

कार्यक्रम अधिकारी
राष्ट्रीय सेवा योजना
ए. एस. महिला महाविद्यालय
सोलापूर

I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.



(Signature)
I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

Notice for Environmental Study Project


यु.ई.एस. महिला महाविद्यालय, सोलापूर

सूचना

दिनांक :- ०१/०१/२०२०

बी.ए. भाग-२ (रोल नं. २००१ त २०१५) पर्यंतच्या विद्यार्थिनींना सुचित करण्यात येते की दिनांक ०३/०१/२०२० रोजी सकाळी १०.०० वाजता पर्यावरण अभ्यास प्रोजेक्ट साठी स्मृती उद्यान, येथे भेट देण्यासाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे.




प्रभारी प्राचार्य
यु. ई. एस. महिला महाविद्यालय
सोलापूर.

NAAC Co-Ordinator
U.E.S. Mahila Mahavidyalaya
Solapur.

Invitation Letter to Zonal Forest Officer

UNION EDUCATION SOCIETY'S
MAHILA MAHAVIDYALAYA,
141-A SIDDHESHWAR PETH,
SOLAPUR-413001



Tel No : 0217-2624433

Fax No: 0217-2624433

I/C Prin. : Mrs.Dr.F.M.Shaikh

E-mail uesmm@yahoo.com

www.uesmahilamahavidyalaya.org

Ref No.UES/2019-20/25/205(A)

2-1-2020

प्रति,
मा.विभागीय वन अधिकारी,
स्मृती उद्यान,
सोलापूर.

विषय – पर्यावरण अभ्यास प्रोजेक्ट बाबत.

महोदय,

उपरोक्त विषयानुसार आमच्या महाविद्यालयातील एकूण १५ विद्यार्थीनी आपल्या वन विभागास पर्यावरण अभ्यास प्रोजेक्ट साठी दिनांक ०३-०१-२०२० रोजी सकाळी ९.०० वाजता भेट देणार आहे. कृपया पर्यावरण संभात आमच्या विद्यार्थीनींना मार्गदर्शन करून सहकार्य करावे.

धन्यवाद.



आपली विश्वासू


प्रभारी प्राचार्य

यु. ई. एस. महिला महाविद्यालय,
सोलापूर.



पर्यावरण अभ्यास प्रोजेक्ट साठी स्मृतीवन उद्यान
ला भेट देताना विद्यार्थिनी



Visit to Smritivan, Solapur

यु.ई.एस. महिला महाविद्यालय, सोलापूर

सूचना

दिनांक :- ०७/०१/२०२०

Notice for Visit Smritivan Udyan

बी.ए. भाग-२ (रोल नं. २०१६ त २०३०) पर्यंतच्या विद्यार्थिनींना सुचित करण्यात येते की दिनांक ०९/०१/२०२० रोजी सकाळी १०.०० वाजता पर्यावरण अभ्यास प्रोजेक्ट साठी सिध्देश्वर वन विभाग, येथे भेट देण्यासाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे.




प्रभारी प्राचार्य
यु. ई. एस. महिला महाविद्यालय
सोलापूर.

NAAC Co-Ordinator
U.E.S. Mahila Mahavidyalaya
Solapur.

Appreciation Letter to the Zonal Forest Officer



UNION EDUCATION SOCIETY'S MAHILA MAHAVIDYALAYA

१४१ SIDDHESHWAR PETH, SOLAPUR

uesmm@yahoo.com

uesmmsolapur@gmail.com

Ph..No. ०२१७-२६२४४३३

Ref No : UES/2019-20/25/214

Date : 9-1-2020

प्रति,
मा. विभागीय वन अधिकारी
सिध्देश्वर वन विभाग,
सोलापूर.

विषय :- पर्यावरण अभ्यास प्रोजेक्ट बाबत.

महोदय,

उपरोक्त विषयानुसार आमच्या महाविद्यालयातील एकूण १५ विद्यार्थिनी आपल्या वन विभागास पर्यावरण अभ्यास प्रोजेक्ट साठी दिनांक ०९-०१-२०२० रोजी सकाळी ९.०० वाजता भेट देणार आहे. कृपया पर्यावरण संदर्भात आमच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून सहकार्य करावे.

धन्यवाद.



आपला विश्वासू

प्रभारी प्राचार्य

यु. ई. एस. महिला महाविद्यालय,
सोलापूर.



Visit to Shree Siddheshwar Van Vihar

पर्यावरण अभ्यास प्रोजेक्ट साठी सिद्धेश्वर वन
विहार ला भेट देताना विद्यार्थिनी



Visit to Siddheshwar Van Vihar

**Objectives for visit to Siddheshwar Van Vihar for
Environmental Awareness**

**UES. MAHILA MAHAVIDYALAYA,
SOLAPUR.**

OBJECTIVES :

- 1) To help the individuals acquire skills for identifying and solving environmental problems.**
- 2) To help individuals and social groups to evaluate environmental measures and education programs in terms of ecological , economic , social , aesthetic and educational factors .**
- 3) To create new patterns of behavior of individuals groups and society as whole towards the environment.**
- 4) To provide every person with opportunities to acquire the knowledge , values , attitudes , commitments and skills needed to protect and improve the environment.**
- 5) To promotes environmental awareness among all section of the society .**
- 6) Developing and attitude of concern for the environment.**
- 7) Motivating public to participates in environmental protection and environmental improvement.**
- 8) To improve the quality of environment.**
- 9) To create a atmosphere so that people participates in decision making and develop the capabilities to evaluate the developmental programmes.**

Notice for Cleanliness of Campus

U.E.S MAHILA MAHAVIDYALYA SOLAPUR

NOTICE

25/02/22

All the students are informed that our college is going to conducted a program on "cleanliness Of Campus " on 28/02/22.All are requested to attend the program .This program will be conducted on the last Saturday of every month.



Convener

Envornmantal Studies

Principal



I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya.
Solapur.

Attendance of Cleanliness Campus

U.E.S. MAHILA MAHAVIDYALAYA, SOLAPUR.

Name of the Committee :- N. S. S. & Environmental studie


Name of the Convener :- Dr. Nayab Z.A.

Name of the Guest Lecturer:-

Topic of the Programme :- cleanliness of campus.

Date :- 28/2/22 Duration of the Programme :-

Total Strength :- Present ----- Absent -----


Principal :- Dr. F.M. Shaikh Signature 

Chief Guest :- 1)----- Signature -----

Chief Guest :- 2)----- Signature -----



Prof.Dr./Mr./Mrs. Nayab Z.A. Signature -----


Prof.Dr./Mr./Mrs. Shaikh N.M. Signature 

Prof.Dr./Mr./Mrs. Harkare G.M. Signature 

Students Attendance

Sr.No	Roll No.	Name of the Students	Signature
01	1089	Mulla Tanzila Ibrahim.	T. I. Mulla
02	1018	Shaikh Misba Saifan	Misba
03	1061	Aiman Shaikh	Aiman
04	1050	Tarannik Saba	Saba
05	1017	Attar's Gulfisha Haddoon	Gulfisha
06	1043	Chitpure Tanzeela	Chitpure
07	1053	Tadpatri Madhig	Madhig
08	1051	Mahak Intiyaz Bijapur	Mahak.B
09	1029	Ayesha Ab. Rahim Harkare.	Ayesha
10	1054	Nadaf Habibunnisa	Nadaf
11	1062	Tarannum. Ab. Satter.	Tarannum
12	3105	Holgikar Fatima	Fatima
13	1015	Pureshi zeehan fatima	Pureshi
14	1076	Sayyee Saniya Zameer.	Sayyee
15	1066	Shaikh Khansa Arif	Khansa

16	1065	Alfiya Md. Shadi Timmapyxe	Alfiya
17	1064	Fiza Tammum Zaved Nadat	Fiza.
18	1071	Saba Phulati	Sabe.
19	1029	Ayesha Harkame.	Ayesha.
20	1035	Bagwan Rukya	
21			
22			
23			
24			
25			
26			
27			
28			
29			
30		Article NAAC Co-Ordinator	 I/c. Principal
31		U.E.S. Mahila Mahavidyalaya	U. E. S. Mahila Mahavidyalaya.
32		Solapur.	Solapur.
33			
34			
35			
36			
37			
38			
39			
40			
41			
42			
43			
44			
45			
46			
47			
48			
49			
50			



Report on Cleanliness Campus

U.E.S MAHILA MAHAVIDYALAYA SOLAPUR

REPORT

CLEANLINESS OF CAMPUS

28/02/22

Clean campus promotes Hygiene. It improve hygiene level in campus & also helps to reduce the spread of sickness ,maintaining a clean college environment sets a good example of students cleanliness encourages learners to take pride in their college ,which wakes them less likely to drop litter and as such they will potentially make a bigger efforts to maintain their environment .Envirnmental Studies committee of U.E.S Mahila Mahavidyalaya was organized a clean campus campaign on 28 /02/22 to educated and to promote civic sense among students community 20 students were participated in this program.


NAAC Co-Ordinator
U.E.S. Mahila Mahavidyalaya
Solapur.




I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

Photograph of Cleanliness Campus




Notice for Cleanliness Campus

U.E.S MAHILA MAHAVIDYALYA SOLAPUR

NOTICE

24/03/22

All the students are informed that our college is going to conducted a program on "cleanliness Of Campus " on 26/03/22.All are requested to attend the program .This program will be conducted on the last Saturday of every month.



Convener

Envornmantal Studies

Principal



I/c. Principal

U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

Attendance for Cleanliness Campus & Vermi Compost Plant

U.E.S. MAHILA MAHAVIDYALAYA, SOLAPUR.

Name of the Committee :- *Environmental Studies & N.S.S.*


Name of the Convener :- *Dr. Nayab Z.A.*

Name of the Guest Lecturer:-

Topic of the Programme :- *cleanliness of campus & vermi compost plant*

Date :- *26/3/22* Duration of the Programme :-


Total Strength :- Present ----- Absent -----


Principal :- Dr. *B.M. Shaikh* Signature 

Chief Guest :- 1) ----- Signature -----
















Chief Guest :- 2) ----- Signature -----

Prof.Dr./Mr./Mrs. *Nayab Z.A.* Signature -----

Prof.Dr./Mr./Mrs. *Harkare G.M.* Signature 

Prof.Dr./Mr./Mrs. *Shaikh N.P.* Signature 

Students Attendance

Sr.No	Roll No.	Name of the Students	Signature
01	1054	Nadaf Habibunnisa	
02	1050	Taranailc Saba	
03	1060	Tarannum Ab. Sattar. Shaikh.	
04	1064	Aiman Shaikh	
05	3105	Hotgikar Fatima	
06	1076	Sayjee Saniya Zameer.	
07	1066	Shaikh Khansa Arif	
08	1015	Qureshi Zeeshan Fatima	
09	1016	Sanija Saifan Korbu	
10	1018	Shaikh Misha Saifan	
11	1051	Mahak Bijapurse	
12	1089	Mulla Tanzila Ibrahim	
13	1016	Sanija Saifan Korbu	
14	1053	Palsapati Madina.	
15	1043	chitapurse Tanzeela	

16	1017	Attar Gulfisha Haseem	Gulfisha
17	1064	fiza Tannum Luvud adalat	fiza.
18	1071	Saba Phulaci	Saba.
19	1065	Alfiya Md. Shafi Timmapur.	Alfiya.
20	1035	Bagwan Rukky a	<u>R</u>
21			
22			
23			
24			
25			
26			
27			
28			
29		NAAC Co-Ordinator	I/c. Principal
30		U.E.S. Mahila Mahavidyalaya	U. E. S. Mahila Mahavidyalaya
31		Solapur.	Solapur.
32			
33			
34			
35			
36			
37			
38			
39			
40			
41			
42			
43			
44			
45			
46			
47			
48			
49			
50			



[Handwritten signature]

I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya
Solapur.

Report on Cleanliness Campus

U.E.S MAHILA MAHAVIDYALAYA SOLAPUR

REPORT


CLEANLINESS OF CAMPUS

On 26/03/2022, Environmental Studies Committee of our college organized cleanliness drive .The main purpose of this programme was to create awareness among the students regarding cleanliness & its benefits .under this programme 20 students were participated .as a part of this cleanliness drive , students had to clean the backside of this college building .students started picking wrappers ,waste paper, lying scattered there .All the garbage collected was thrown in the dustbin .the leaves are also collected for vermi compost plant.

Anilich
NAAC Co-Ordinator
U.E.S. Mahila Mahavidyalaya
Solapur.




JM
I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.



26/03/2022

Campus cleanliness
Drive




Notice on Cleanliness Campus

U.E.S MAHILA MAHAVIDYALYA SOLAPUR

NOTICE

27/04/22

All the students are informed that our college is going to conducted a program on "cleanliness Of Campus " on 30/04/22.All are requested to attend the program .This program will be conducted on the last Saturday of every month.



Convener

Envornmantal Studies

Principal



I/c. Principal

U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.



Report on Cleanliness Campus

U.E.S. Mahila Mahavidyalaya, Solapur

Report of

Cleanliness of Campus

On

30th April 2022

On 30/04/2022 Environmental Studies committee of our college organized cleanliness drives in the campus. 27 students were participated in this program.

Cleanliness campaign was organized to create awareness on keeping the campus clean and green. NSS volunteers enthusiastically collected plastic waste, dry leaves spread over the surrounding areas. All the dry leaves were collected one side of the campus which was used for Vermi Compost Plant.

Vermi compost plant was established in the college campus. It is a method of preparing enriched compost with the use of earthworms. NSS volunteer actively participate in this project.


NAAC Co-Ordinator
U.E.S. Mahila Mahavidyalaya
Solapur.




I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

Attendance for Cleanliness Campus & Vermi Compost Plant

U.E.S. MAHILA MAHAVIDYALAYA, SOLAPUR.

Name of the Committee :- Environmental Studies and N.S.S.

Name of the Convener :- Dr. Nayab Z. A.

Name of the Guest Lecturer:-

Topic of the Programme :- Cleanliness of campus & Vermi Compost

Date :- 30/04/22

Duration of the Programme :-

Total Strength :- 27 Present ----- Absent -----

Principal :- Dr. F.M. Shaikh Signature [Signature]

Chief Guest :- 1) ----- Signature -----

Chief Guest :- 2) ----- Signature -----



Prof.Dr./Mr./Mrs. Nayab Z. A. Signature -----

Prof.Dr./Mr./Mrs. Harkare G.M Signature [Signature]

Prof.Dr./Mr./Mrs. Shaikh N.P. Signature [Signature]

Students Attendance

Sr.No	Roll No.	Name of the Students	Signature
01	1052	Sheikh Tasmiya Zameer	<u>Tasmiya</u>
02	1009	Sayed Maryam Asif	<u>Maryam</u>
03	1088	Saniya Khattik	<u>Saniya</u>
04	1018	Shaikh Misba	<u>Misba</u>
05	1029	Harkare Ayesha Ab.Rahim	<u>Ayesha</u>
06	1063	Shaikh Sudaif Md.Arif	<u>Sudaif</u>
07	1064	Bina Tasmum Saeed Nadaf	<u>Bina</u>
08	1015	Qureshi Zeeshan fatima	<u>Zeehan</u>
09	1086	Churi Aasifa Rasul	<u>Aasifa</u>
10	3061	Pathan Almas Ahmad	<u>Almas</u>
11	3055	Mulla Tanzeek. Feroz	<u>Tanzeek</u>
12	3052	Fulmardi Madiha	<u>Madiha</u>
13	3056	Nadaf Maher Afroz Akeel Ahmed	<u>Maher Afroz</u>
14	3062	Shaikh Naushan	<u>Naushan</u>

16	1030	Taranailc Saba	Saba
17	1071	Saboa Phulasi	Saboa.
18	1065	Aliya Md. Shafi Timmapuse	Aliya
19	1064	Fiza Tammum Sured' Nadat	Fiza
20	1043	chitapuse Tanzeela	Chitapuse
21	1051	Mahok Bijapure	Mahok B
22	1016	Sanjiv Sanjan Korpu.	Sanjiv S.K.
23	1054	Nada f Habibunnisa	H
24	1029	Ayesha Harkare	Ayesha
25	1062	Jarannum. db. Satter. Shaikh.	Jarannum
26	1018	Shaikh Misba Saifan	Misba
27	3105	Hotgikar Fatima	Fatima
28			
29			
30			
31			
32			
33			
34			
35			
36		 Co-Ordinator	 I/c. Principal
37		U. E. S. Mahila Mahavidyalaya Solapur.	U. E. S. Mahila Mahavidyalaya, Solapur.
38			
39			
40			
41			
42			
43			
44			
45			
46			
47			
48			
49			
50			






30/04/22

Campus cleanliness
Drive

Vermi Compost plant

Vermi Compost Plant under
Campus Cleanliness Drive




Notice for Environmental Awareness

यु.ई.एस. महिला महाविद्यालय, सोलापुर

सूचना

दि: ०४/०५/२०२२

बी.ए. भाग-२ च्या पर्यावरण अभ्यासच्या विद्यार्थिनींना सूचित करण्यात येते की दि. ०७/०५/२०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता बी.क्यू.के. हायस्कूलच्या विद्यार्थिनींना पर्यावरण जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तरी विद्यार्थिनींनी दिलेल्या वेळेनुसार हायस्कूल मध्ये पर्यावरण जनजागृती करावे.



समन्वयक

पर्यावरण अभ्यास समिती




प्र. प्राचार्या
I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

Students giving Information About
Environmental Awareness in B.Q.K. School

07/05/2022



سید. ایشی. کے۔ ہا. یسکول میں لڑکیاں پڑھانے کے لیے
مختلف ماحولیات دینے والی لڑکیاں



Report on Campus Cleanliness

यु.ई.एस. महिला महाविद्यालय, सोलापुर

अहवाल

“परिसर स्वच्छता”

(२०२१-२०२२)

स्वच्छता अभियाना अंतर्गत महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थिनी दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी महाविद्यालयाचा परिसर, मैदान स्वच्छ करतात. या कार्यक्रमासाठी हजार असलेल्या विद्यार्थिनींची यादी जोडलेली आहे.

तसेच महाविद्यालयाच्या परिसरात चालणाऱ्या बी.क्यू.के. गर्ल्स हायस्कूल व ज्यू. कॉलेज मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पर्यावरण जागृती विषयी माहिती देतात. उदा. पाण्याचा कमी वापर करणे, कचरा कचरे कुंडीत टाकणे, सार्वजनिक ठिकाणी पाणी वाया जात असेल तर थांबविणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे इत्यादी माहिती वर्गामध्ये जाऊन देतात.



Shruti
NAAC Co-Ordinator
U.E.S. Mahila Mahavidyalaya
Solapur.

SA
I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

Notice for Campus Cleanliness

U.E.S MAHILA MAHAVIDYALYA SOLAPUR

NOTICE

25/05/22

All the students are informed that our college is going to conducted a program on "cleanliness Of Campus " on 28/05/22.All are requested to attend the program .This program will be conducted on the last Saturday of every month.


Convener

Envornmantal Studies

Principal


I/c. Principal,
U. E. S. Mahila Mahavidyalaya
Solapur.



Attendance Sheet of Cleanliness Drive

U.E.S. MAHILA MAHAVIDYALAYA, SOLAPUR.

Name of the Committee :- Environmental studies & N.S.S.

Name of the Convener :- Dr. Nayab Z. A.

Name of the Guest Lecturer:-

Topic of the Programme :- Cleanliness Drive

Date :- 28/05/22 Duration of the Programme :-

Total Strength :- Present ----- Absent -----

Principal :- Dr. F.M. Shaikh Signature -----

Chief Guest :- 1)----- Signature -----

Chief Guest :- 2)----- Signature -----

Prof.Dr./Mr./Mrs. Shaikh N.P. Signature -----

Prof.Dr./Mr./Mrs. Harkare G.M. Signature -----

Prof.Dr./Mr./Mrs. ----- Signature -----

Students Attendance

Sr.No	Roll No.	Name of the Students	Signature
01	1049	Bagwan Afshen Mainuddin	<u>Afshen</u>
02	1031	Shaikh Muskan Naeem	<u>M. Shaikh</u>
03	1041	Bagwan Sidra Gulab sab	<u>Sidra</u>
04	1047	Shaikh Saleha Toufique	<u>S. Shaikh</u>
05	1029	Harkare Aayesha Ab. rahim	<u>Aayesha</u>
06	1032	Sayyed Saleha faroqae	<u>Saleha</u>
07	1088	Saniya Ichaik	<u>Saniya</u>
08	1054	Nadaf Habibunnisa	<u>Nadaf</u>
09	1014	Bijapure Zeba	<u>Zeba</u>
10	1057	Bijapure Mahak.	<u>Mahak.B</u>
11	1067	Sabiba Kudie	<u>Sabiba</u>
12	1063	Shaikh Sadaf Md. Anif	<u>Sadaf</u>
13	1026	subana shaikh	<u>Subana</u>
14	1082 1082	Rida leadri	<u>Rida</u>
15	1010	Alfisha Mulla	<u>Alfisha</u>



16	1068	Bibi Fatima Ajaz Inamdar	Jatira
17	1017	Attaur Gulshah Haxoon	Gulshah
18	1024	Shaikh Muskan Ejaz	Muskan
19	1006	Afrin Jahangir Shaikh	At.
20	1015	Zee Qureshi Zeesha Fatima	Zee Fatima
21	1038	posha Amina Safiullah	Amina
22			
23			
24			
25			
26			
27			
28			
29			
30			
31			
32			
33			
34			
35			
36			
37			
38			
39			
40			
41			
42			
43			
44			
45			
46			
47			
48			
49			
50			



Report on Cleanliness Drive

U.E.S MAHILA MAHAVIDYALAYA SOLAPUR REPORT


Cleanliness Drive

28/05/22

Environmental studies committee of our college organized cleanliness drive on 28/05/22. The main purpose of this programme was to create awareness among the students regarding cleanliness & its benefits. Under this programme students were participated. The students were clean the backyard of the college building. The students went to the area & started picking wrappers lying scattered the area. After collecting them they threw into the dustbins. All the students were eathusiastically participated in this drive.


NAAC Co-Ordinator
U.E.S. Mahila Mahavidyalaya
Solapur.




I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

28/05/2022

Photograph of Cleanliness Campus



Notice for Cleanliness of Campus

U.E.S MAHILA MAHAVIDYALYA SOLAPUR

NOTICE

04/06/22

All the students are informed that our college is going to conducted a program on "cleanliness Of Campus " on 08/06/22.All are requested to attend the program .This program will be conducted on the last Saturday of every month.

Convener

Envornmantal Studies



Principal

I/c. Principal

U. E. S. Mahila Mahavidyalaya,
Solapur.

Attendance Sheet of Cleanliness Drive

U.E.S. MAHILA MAHAVIDYALAYA, SOLAPUR.

Name of the Committee :- Environmental studies & N.S.S.

Name of the Convener :- Dr- Nayab Z.A.

Name of the Guest Lecturer:-

Topic of the Programme :- Cleanliness Drive

Date :- 08/06/2022 Duration of the Programme :-

Total Strength :- 22 Present ----- Absent -----

Principal :- Dr. F.M. Shaikh Signature -----

Chief Guest :- 1) ----- Signature -----

Chief Guest :- 2) ----- Signature -----

Prof.Dr./Mr./Mfs. Nayab Z.A. Signature -----

Prof.Dr./Mr./Mrs. Shaikh M.P. Signature -----

Prof.Dr./Mr./Mrs. Harkare G.M. Signature -----

Students Attendance

Sr.No	Roll No.	Name of the Students	Signature
01	1049	Bagwan Afsheen Mainuddin	<u>Afsheen</u>
02	1031	Shaikh Muskan Naeem	<u>M. Shaikh</u>
03	1041	Bagwan sidra Gulab sab	<u>Sidra</u>
04	1047	Shaikh soleha Toufique	<u>S. Shaikh</u>
05	1029	Harkare Ajjesha Ab. Rahman	<u>Ajjesha</u>
06	1082	Sagged soleha farooque	<u>Sagged</u>
07	1040	Shaikh Tazeen	<u>Shaikh</u>
08	1088	Saniya Khatik	<u>Saniya</u>
09	1054	Nadaf Habibunnisa	<u>Nadaf</u>
10	1014	Bijapur Zeba	<u>Zeba</u>
11	1051	Bijapur Matek	<u>Matek</u>
12	1067	Sakina Kudle	<u>Sakina</u>
13	1082	Rida Kadri	<u>Rida</u>
14	1026	Suhana Shaikh	<u>Suhana</u>
15	1063	Shaikh Saadaf Md. Anif	<u>Saadaf</u>

16	1010	Mulla Alfisha	Alfisha
17	1017	Attar Gulzisha Haroon	Gulzisha
18	1024	Shaikh Muskan Ejaz	Muskan
19	1068	Bibi Fatima Aiaz Inamdar	Fatima
20	1006	Afsin Jahangir Shaikh	Afsin
21	1015	Qureshi Zeeshan fatima	Bfatima
22	1038	pasha Amina Safiullah	Amina
23			
24			
25			
26			
27			
28			
29			
30			
31			
32			
33			
34			
35			
36			
37			
38			
39			
40			
41			
42			
43			
44			
45			
46			
47			
48			
49			
50			

U.E.S MAHILA MAHAVIDYALAYA SOLAPUR

REPORT

Cleanliness Drive On

Environment Day

08/06/2022

Environment day is celebrated worldwide on 5th June to create awareness among people about protecting the Environment. on the occasion of environment. Day our college organized campus cleanliness drive on 08/06/2022 The main aim of the event was to increase awareness among students about the importance of the environment & the need to protect it.22 Students pick plastic & waste papers from the campus & threw team in the dustbins

I

Environmental Project Prepared by Students

College Name :- U.E.S Mahila Mahavidyalaya
Solapur.

Name :- (Shaikh Lubna Zakir Husain)

Std :- B.A Class :- I

Roll No :- 1067

Subjects :- Save Water

Introduction

Water is the most precious gift of nature. It has no taste, no smell and no colour. It is found everywhere and the other name of it is life. We find it in tanks ponds, wells, rivers and springs. Almost three-fourth of the earth is water. We should conserve and save water so as to protect the water environment.

Benefits of Water

Without water nothing can live. Both animals and plants need water to live. It is the source of all life on earth.

We drink water, cook in water, bathe in water and wash in water. We use water to clean our clothes, utensils, floors, etc.

The farmers need water for growing crops and plants. It is also used in generating hydro-electricity.

SAVE WATER SAVE LIFE

Water is necessary for life. Water is needed for domestic, agricultural and industrial purposes.

Three-fourth of earth's surface is covered by water bodies. 97 percent of this water is present in Oceans as salt water & is unfit for human consumption. Fresh water accounts for only about 2.7 percent. Nearly 70 percent of this occurs as ice sheets and glaciers in Antarctica and other inaccessible places. Only one percent of fresh water is available and fit for human use. So it is very important to conserve this precious resource. And yet we are contaminating the existing water resources with sewage, toxic chemicals & other wastes. Increasing population and rapid urbanisation has led to over use of water resources leading to water pollution and scarcity.

Water is one of the nature's precious gifts to mankind. The volume of the human body is two-thirds water. It clears the importance of water in our lives. For every creature of the earth require lots of water. Trees - plants require lots of water. Water can be formed in liquid, solid & gas form.

Water is the most essential component of life and is vital for sustenance. Water is found in the sea, river, pond, wells, etc. Water is very important in our daily lives. Our life depends on it. It helps the body's digestive function and regulates our body temperature. It is very important to our earth. It is a key component in determining the quality of our lives and is a universal solvent.

It is difficult to imagine our life without water. But the irony is that though humans understand the importance of water, he started to contaminate it. Because of water - pollution and wasting water pure water for drinking is not available now. Reaching consequences are not good. Certainly it is not fair for the future. Water is known as the elixir of life. Therefore, water conservation is necessary to save lives.

Tags:- essay on save water save, life, paragraph on save water save life speech on save water save life. essay on save water save life information.

* Why We Should Save Water?

We should save water on account of following reasons.

- 1 • To ensure adequate supply of water for our future generation.
- 2 • Though a large quantity of water can be recycled, but it consumes large amount of power, energy and money.
- 3 • Clean water in lakes, oceans, rivers ensures healthy life of water animals.
- 4 • Millions of people around the world are still deprived of clean and safe drinking water.

*

How to Save Water?

- 1 - Stop the misuse of water.
- 2 - Manage the usage of water properly.
- 3 - Stop discharging pollutants without proper treatment.
- 4 - Take efforts in maintaining the quality of water.
- 5 - Stop wastage of water in our toilet.
- 6 - promote rain-water harvesting and irrigation projects.

Importance of Water

Water is used for various important purposes

Water in Agriculture

Water plays the most important role in agriculture. Agriculture is impossible without irrigation throughout the crop season. Irrigation ensures proper plant growth.

Water for Municipal Use.

Lifestyle of the inhabitants and their economic conditions affect the water use within the home in different parts of the country. Municipal demand includes water for domestic purposes, Commercial uses, street washing, lawn and garden irrigation, fire protection.

Water in the domestic sector is generally used for drinking, washing toilets, lawn sprinkling and food preparation etc.

Blancing the ecosystem.

Water is not only important for human beings but also plays an important role to balance the entire ecosystem by various ways.

- By its presence in the atmosphere it absorbs the sun's heat.
- The rain water scours the hills and carries the sediments into rivers, valleys etc.
- Percolating water into rock crusts takes part in the formation of mineral deposits.
- In polar regions, water in the form of the caps influences climatic and geographical changes.

Water for Industries

Water for Industries :- Water is used in huge quantities in the industries like steel industry, chemicals fertilizers, textiles, cement, electricity, petrochemicals and paper. Mining, food etc. these industries require water for following or the other reasons.

- Cooling
- Generation of power.
- Cleaning purposes.
- Fire protection.
- Air conditioning

Water for power:

Thermal power plants also requires large volume of water for the purpose of cooling and disposal of flyash. Water is used in thermal power generation.

Water for Navigation.

Water ways are important medium of transportation. Transport by water ways cheaper as compared to by road and railway. The main waterways exist in the Ganga in the eastern region and Brahmaputra in the north-eastern region, which account for more than 60 per cent of the traffic.

Water for fish, Wildlife and recreation

fish, wildlife & recreation facilities play an important role in nation's life and adequate water supplies for their continu development and important swimming, boat fishing is the important outdoor recreation activities which are impossible without water

Essay on Environment

College: U. E. S. Mahila Mahavidyalaya

Name: Bagwan Pruthsar A. Rashid

Subject: Essay (जल संरक्षण)

Standard: B.A. Ist

Roll No: 1121

Name : Bagwan Rukhsar A. Rashid

Class : B.A.T

1121 - Roll No.

जल संरक्षण

Save Water

पानी पानी पानी पानी
नहीं है कोई इसका सानी,
पानी की कीमल पहचानो,
सीमित है पानी ये तुम जानो।

پانی
سازگار

जल संरक्षण, जरूरत भी और कर्तव्य भी।
प्रकृति के द्वारा मानवता के लिए जल एक
अनमोल उपहार है। जल की वजह से ही धरती पर
जीवन संभव है। भारत और दूसरे बड़े-बड़े देशों के
बहुत सारे क्षेत्रों में पानी की कमी से लोग जूझ रहे
हैं जबकि पृथ्वी का तीन-चौथाई हिस्सा पानी से
घिरा हुआ है। जल की कमी के कारण विभिन्न क्षेत्रों
में लोगों द्वारा मुश्किलों का सामना किया जाने
के कारण पर्यावरण, जीवन और विश्व को बचाने
के लिए हमें सिखाता है।

धरती पर जीवन का सबसे जरूरी स्रोत जल
है क्योंकि हमें जीवन के सभी कार्यों को निष्पादित
करने के लिए जल की आवश्यकता है जैसे पीने,
भोजन बनाने, नहाने, कपड़े धोने, फसल पैदा करने आदि
के लिए।

जैसा कि हम सभी जानते हैं कि जल हमें
और दूसरे जीव-जन्तुओं को धरती पर जीवन प्रदान
करता है। धरती पर जीवन को जारी रखना बहुत
जरूरी है। बिना पानी के, किसी भी ग्रह पर

जीवन की कल्पना भी नहीं की जा सकती है। पृथ्वी पूरे ब्रह्माण्ड का एकमात्र रोसा ग्रह है जहाँ पानी और जीवन आज की तारीख तक मौजूद है। इसलिए, हमें अपने जीवन में जल के महत्व को दरकिनारा नहीं करना चाहिए और सभी मुमकिन माध्यमों के प्रयोग से जल को बचाने के लिए पूरी कोशिश करनी चाहिए। पृथ्वी लगभग 71% जल से घिरी हुई है परंतु, पीने के लायक बहुत कम पानी है। पानी को संतुलित करने का प्राकृतिक चक्र स्वतः ही चलता रहता है जैसे वर्षा और वाष्पीकरण। हालाँकि, पानी पीने के लायक बहुत कम है इसलिए धरती पर समस्या पानी की सुरक्षा और उसे पीने लायक बनाने की है जोकि बहुत ही कम मात्रा में उपलब्ध है। जल संरक्षण लोगों की अच्छी आदत से संभव है।

हमें जल को क्यों बचाना चाहिए? हमें जल को क्यों बचाना चाहिए का उत्तर जानने के लिए पहले पानी के महत्व को जानना चाहिए अर्थात् हमारे जीवन में जल कितना किमती है। बिना ऑक्सीजन, पानी और भोजन के जीवन संभव नहीं है। अब प्रश्न उठता है कितना प्रतिशत शुद्ध जल धरती पर मौजूद है।

आंकड़ों के अनुसार, रोसा आकलन किया गया है कि 1% से भी कम पानी पृथ्वी पर पीने के लायक है। अगर हम पीने के पानी और विश्व की जनसंख्या का पूरा अनुपात निकालें, ये होगा, हर दिन पानी के 1 गैलन पर एक बिलियन से भी अधिक लोग पूरी दुनिया में जी रहे हैं। रोसा भी आकलन किया गया है कि लगभग या 3 बिलियन से भी ज्यादा लोग 2025 तक पानी की कमी से जूझेंगे।

जल बचाव के तरिके जीवनशैली में बिना किसी के पानी बचाने कुछ बेहतरीन तरीकों को लम्बे साक्षा किया। घर का कोई सदस्य घरेलू कार्यों के लिए रोज लगभग 240 लीटर पानी खर्च करता है। एक चार सदस्यों वाला छोटा मूल परिवार औसतन 960 लीटर प्रतिदिन और 350400 लीटर प्रतिवर्ष खर्च करता है। रोजाना पूरे उपभोग का केवल 3% जल ही पीने और भोजन पकाने के लिए उपयोग होता है बाकी का पानी दूसरे कार्यों जैसे पौधों को पानी देना, नहाना, कपड़े धोना आदि में इस्तेमाल होता है।

सभी को अपनी खुद की जिम्मेदारी को समझना चाहिए और पानी और भोजन पकाने के अलावा पानी के अधिक उपयोग से बचना चाहिए। अगर धीरे-धीरे हम सभी लोग गार्डन को पानी देने से, शौच में पानी डालने से, साफ-सफाई आदि के लिए पानी की बचत करने लगे, प्रति अधिक पानी की बचत संभव होगी। हमें बरसात के पानी आदि को शौच, लाँडी, पौधों को पानी आदि के उद्देश्य के लिए बचाना चाहिए क्योंकि,

जो आज बहेगा
कल-कल,
वो कल ना मिलेगा
जल !!!

हमें बरसात के पानी को पीने और भोजन पकाने के लिए टाकनित करना चाहिए। हमें अपने कपड़े मशीन में धोने चाहिए। इस तरिके से, हम 4500 लीटर पानी के साथ ही बिजली भी प्रति बचा लेंगे। फुटार से नहाने के बजाय बाल्टी और मग का प्रयोग करें जो प्रति वर्ष 150 से 200 लीटर बचायेगा। नल को अच्छी तरह बंद करना चाहिए। जल संरक्षण की जागरूकता

फैलाना और जागरूकता फैलाने के लिए हमें जल संरक्षण से संबंधित कार्यक्रमों को बढ़ावा देना चाहिए। गर्मी के मौसम में कूलर में अधिक पानी बर्बाद न होने दें, केवल जरूरत भर का ही इस्तेमाल करें। हमें अपने हाथ, फल, सब्जी आदि को खुले हुए जल के बजाय पानी को बर्तन से छानने की आदत बनानी चाहिए। हमें दोपहर 12 बजे से 4 बजे तक पौधों को पानी देने से बचना चाहिए क्योंकि इस समय उनका वाष्पीकरण हो जाता है। सुबह या शाम के समय पानी के लिए अर्थात् देने के लिए आदत डालें। इस वजह से पौधे पानी अच्छी तरह से सोखते हैं। इसलिये हमें यह समझना चाहिए कि जल संरक्षण, जरूरत भी और कर्तव्य भी।

वर्ना राक दिन आराम,
जब पानी ना बच पायेगा,
घरती का हर राक प्राणी,
पानी पानी चिल्लायेगा.....

जल (पानी) बचाना है,
आनेवाली पिड़ी को कुछ दिखाना है।



Energy & Green Audit Report



Union Education Society's

MAHILA MAHAVIDYALAYA *Senior College of Arts, Solapur*

Affiliated to Puvashok Ahilyadevi Holkar Solapur University

UNION EDUCATION SOCIETY'S MAHILA MAHAVIDYALAYA ESTABLISHED ON 13 JULY 1989

ENERGY, ENVIRONMENT AND GREEN AUDIT REPORT

PREPARED BY

ENVIRO TECH CONSULT PRIVATE
LIMITED
AND
NSVK ENGINEERS



ACKNOWLEDGEMENT

We would to express our deepest appreciation to all those who have assigned the project of Energy, Environmental & Green Audit. We would also like to acknowledge with much appreciation the crucial role of the staff of Union Education Society's MAHILA MAHAVIDYALAYA Senior College of Arts, Solapur, who gave the permission to access all required premises and the necessary materials to complete the task "Energy, Environmental & Green Audit."

Our Deepest Gratitude to

- Adv.Zaid Naeem Shaikh- Chairman College Development Committee
- Dr..F.M.Shaikh- In-charge Principal and Secretary College Development Committee
- Smt N.M.Shaikh- NAAC-Co Ordinator

For giving us necessary inputs to carry out this very vital exercise of Green Audit. We are also thankful to other staff members who were actively involved while collecting the data and conducting field measurements.

Profile of Audit Team Members



Mr.S.B.Wankhade

Rtd.SuprintentEngineer
P.W.D.(Electrical)
Certified Energy Auditor-(EA-0915)
Government Electrical Contractor (M.C.
No.19833)

Dr. Prashil Shukla

QCI-NABET Accredited EIA Consultant
NABL Quality Assurance
Laboratory Accredited



Mr. Vijay Kumbhar

Director, Yash Agro Laboratory
ISO 9001:2015 Certified Laboratory



DISCLAIMER

Audit Team has prepared this report for Union Education Society's Mahila Mahavidyalaya Senior College of Arts, Solapur based on input data submitted by the representatives of college complemented with the best judgment capacity of the expert team. While all reasonable care has been taken in its preparation, details contained in this report have been compiled in good faith based on information gathered. It is further informed that the calculations are arrived following best estimates and no representation, warranty or undertaking, express or implied is made and no responsibility is accepted by Audit Team in this report or for any direct or consequential loss arising from any use of the information, statements or forecasts in the report.

Contents

ACKNOWLEDGEMENT	1
Profile of Audit Team Members	2
DISCLAIMER	2
1.Introduction.....	5
1.1 ABOUT THE COLLEGE.....	6
1.2 Details of Programme/ Level	6
1.3 Location of College	7
2.Energy Audit	8
Certification	8
2.1 Energy Audit: Types and Methodology	9
2.2 Need for Energy Audit	9
2.3 Type of Energy Audit	10
2.4 Energy Audit Methodology	10
2.4.1 Preliminary Energy Audit Methodology	10
2.4.2 Detailed Energy Audit Methodology	10
3.0 Preliminary Audit.....	11
3.1 About the Unit (College).....	11
3.1.1 LT/ HT	11
3.2 Energy Scenario	11
3.3.3 Energy Cost of each as % of Total Electrical Cost.....	11
3.3.4 kW of each as % of Total Electrical Consumption	11
3.3.5 Energy Efficient Technologies Applicability.....	12
4.0 Detailed Audit.....	13
4.1 Need for Energy Conservation	13
4.2 Recommended frequency of Energy Audit	13
4.3 General Aspects about Building	13
4.4 payment of electricity bills	15
4.4.1 Authority responsible for payment of electricity bills and payment mechanism	15
4.4.2 Status of Bill Payments on time/Delay in Bill Payments, percentage paid	15
4.7 Energy Saving Majors and Payback period calculation	15
4.7.1 Energy Saving Majors	15
4.7.2 Pay back period calculation.....	16
4.7 Requirement of NAAC	17
4.7.1 Percentage of lighting power requirement met through LED bulbs.....	17
4.8 CONCLUSION	18

5.0 Environment And Green Audit	19
5.1 Introduction.....	19
5.2 Methodology.....	20
5.3 Green Audit	21
5.4 GREEN AREA/ PLANTATION.....	21
5.5 Plant Diversity.....	23
6.0 SOLID WASTE MANAGEMENT	26
7.0 Water Analysis Report.....	27
8.0 Ambient environmental condition of air, Soil and noise.....	29
8.1 Air Quality.....	29
8.3 Noise Level Campus.....	30
8.4 Soil Analysis	30
9.0 E-Waste Management.....	32
9.1 Introduction.....	32
9.2 Burden of E-Wastess.....	32
9.3 Health Impacts	32
9.4 E-Waste Management Initiative.....	33
10. CONCLUSIONS	34

1. Introduction

Energy, Environmental & green audit is one of major parameters for institute development. These parameters covered under criteria 7 of NAAC, National Assessment and Accreditation Council which is a self-governing organization of India which declares the institutions as Grade A, B or C according to the scores assigned during the accreditation.

Definition & Objectives of Energy Management

The fundamental goal of energy management is to produce goods and provide services with the least cost and least environmental effect.

Energy Audit defines as "The strategy of adjusting and optimizing energy, using systems and procedures so as to reduce energy requirements per unit of output while holding constant or reducing total costs of producing the output from these systems"

The objective of Energy Management is to achieve and maintain optimum energy procurement and utilization, throughout the organization and:

- To minimize energy costs / waste without affecting production & quality.
- To minimize environmental effects.

The ICC defines Environmental Auditing as:

"A management tool comprising a systematic, documented, periodic and objective evaluation of how well environmental organization, management and equipment are performing with the aim of safeguarding the environment and natural resources in its operations/projects." Green audit is a valuable means for a college to determine how and where they are using the most energy or water or other resources; the college can then consider how to implement changes and make savings. It can create health consciousness and promote environmental awareness, values and ethics. It provides staff and students better understanding of Green impact on campus. If self-enquiry is a natural and necessary outgrowth of a quality education, it could also be stated that institutional self-enquiry is a natural and necessary outgrowth of a quality educational institution. Thus, it is imperative that the college evaluate its own contributions toward a sustainable future. As environmental sustainability is becoming an increasingly important issue for the nation, the role of higher educational institutions in relation to environmental sustainability is more prevalent.

1.1 ABOUT THE COLLEGE

1.2 Details of Programme/ Level

To Impart formal and informal education to the children's of minority communitys in solapur city Late Mr,Abdul Karim Bawala Vakil, a noted advocate and muslim leader took initiative and setup an educational institution and the name UNION EDUCATION SOCIETY, SOLAPUR In 1944.

The education activities of the institution started with the establishment of M.A Pangal Anglo Urdu Highschool, Solapur in 1963. subsequently the instite felt the need of setting junior college for girls and boys,consequently M.A Pangal Anglo Urdu Junior College and Begum Qamrunnissa Karigar Girls Junior College came into existence in the year 1975 and 1983 respectively. The next milestone in higher education achieved in year 1989 by starting U.E.S Mahila Mahavidyalaya, Solapur. the main architect of senior college was Late Abdul Aziz Sultan Saheb Shaikh, ex-president of Union Education Society. This Education Society achived its glorius year under the supervision of Late Naem Aziz Shaikh, ex-president of our institution from 2007 onwords the current president Adv.Zaid Naem Shaikh became the mentor of this academic premises.

Late Mr.A.Aziz Sultan Saheb Shaikh was the Chairman of the institution. At present the institution is run under the Chairmanship of Mr.Zaid Naem Shaikh the grandson of late A.Aziz Sultan Saheb Shaikh . Late Mr. Azceez Saheb the former chairman had an urge to establish a senior College specially for girls, for he had observed the lack of higher studies in girls of our community and at last his hard efforts bore the fruit with the establishment of Mahila College in the year 1989. This academic year it is successfully completing its 30 years.

The institution is situated in the heart of the city. It has a large and safe campus. The main purpose of this college is to provide education to all the girls especially of Muslim minority.

In spite of B.A. degree college also offers some unique short term courses viz, Fashion Designing, Montessori, Beauty Parlour, Calligraphy, Mahendi, Zardozi etc.

Sr. No.	Programme/ Level	Name of Programme, Course	Duration
1.	U.G.(Arts)	Urdu	3 Years
		Hindi	
		English	

1.1 ABOUT THE COLLEGE

1.2 Details of Programme/ Level

To Impart formal and informal education to the children's of minority communities in solapur city Late Mr,Abdul Karim Bawala Vakil, a noted advocate and muslim leader took initiative and setup an educational institution and the name UNION EDUCATION SOCIETY, SOLAPUR In 1944.

The education activities of the institution started with the establishment of M.A Pangal Anglo Urdu Highschool, Solapur in 1963. subsequently the instite felt the need of setting junior college for girls and boys,consequently M.A Pangal Anglo Urdu Junior College and Begum Qamrunnissa Karigar Girls Junior College came into existence in the year 1975 and 1983 respectively. The next milestone in higher education achieved in year 1989 by starting U.E.S Mahila Mahavidyalaya, Solapur. the main architect of senior college was Late Abdul Aziz Sultan Saheb Shaikh, ex-president of Union Education Society. This Education Society achived its glorius year under the supervision of Late Naeem Aziz Shaikh, ex-president of our institution from 2007 onwords the current president Adv.Zaid Naeem Shaikh became the mentor of this academic premises.

Late Mr.A.Aziz Sultan Saheb Shaikh was the Chairman of the institution. At present the institution is run under the Chairmanship of Mr.Zaid Naeem Shaikh the grandson of late A.Aziz Sultan Saheb Shaikh . Late Mr. Azeez Saheb the former chairman had an urge to establish a senior College specially for girls, for he had observed the lack of higher studies in girls of our community and at last his hard efforts bore the fruit with the establishment of Mahila College in the year 1989. This academic year it is successfully completing its 30 years.

The institution is situated in the heart of the city. It has a large and safe campus. The main purpose of this college is to provide education to all the girls especially of Muslim minority.

In spite of B.A. degree college also offers some unique short term courses viz, Fashion Designing, Montessori, Beauty Parlour, Calligraphy, Mahendi, Zardozi etc.

Sr. No.	Programme/ Level	Name of Programme, Course	Duration
1.	U.G.(Arts)	Urdu	3 Years
		Hindi	
		English	

1.3 Location of College

The institution is situated in the heart of the city.



Location: - 17.66818264151982, 75.91014584058453

NSVK ENGINEERS

Electrical Supervisor, Energy Audit, Electrical Safety Audit
Mb.9373553743 Mail: nsvkengg@gmail.com GSTN:27ABRPK1951G1ZG



Certificate of Energy Audit


This is Certified that NSVK ENGINEERS conducted ENERGY AUDIT of
Union Education Society's MAHILA MAHAVIDYALAYA. The initiatives taken by the
institute for energy conservations and towards environmental protections are
satisfactory.

Date:-23/04/2019

Place:- Solapur



For, NSVK ENGINEERS


Proprietor

2.1 Energy Audit: Types and Methodology

Energy Audit is the key to a systematic approach for decision-making in the area of energy management. It attempts to balance the total energy inputs with its use, and serves to identify all the energy streams in a facility. It quantifies energy usage according to its discrete functions. Industrial energy audit is an effective tool in defining and pursuing comprehensive energy management programme.

As per the Energy Conservation Act, 2001, Energy Audit is defined as "the verification, monitoring and analysis of use of energy including submission of technical report containing recommendations for improving energy efficiency with cost benefit analysis and an action plan to reduce energy consumption"

2.2 Need for Energy Audit

In any institution, the three top operating expenses are often found to be energy (both electrical and thermal), staff and materials. If one were to relate to the manageability of the cost or potential cost savings in each of the above components, energy would invariably emerge as a top ranker, and thus energy management function constitutes a strategic area for cost reduction. Energy Audit will help to understand more about the ways energy and fuel are used in any industry, and help in identifying the areas where waste can occur and where scope for improvement exists.

The Energy Audit would give a positive orientation to the energy cost reduction, preventive maintenance and quality control programme which are vital for production and utility activities. Such an audit programme will help to keep focus on variations which occur in the energy costs, availability and reliability of supply of energy, decide on appropriate energy mix, identify energy conservation technologies, retrofit for energy conservation equipment etc. In general, Energy Audit is the translation of conservation ideas into realities, by lending technically feasible solutions with economic and other organizational considerations within a specified time frame.

The primary objective of Energy Audit is to determine ways to reduce energy consumption per unit of product output or to lower operating costs. Energy Audit provides a "bench-mark" (Reference point) for managing energy in the

organization and also provides the basis for planning a more effective use of energy throughout the organization.

2.3 Type of Energy Audit

The type of Energy Audit to be performed depends on: - Function and type of industry - Depth to which final audit is needed, and - Potential and magnitude of cost reduction desired Thus Energy Audit can be classified into the following two types.

- Preliminary Audit
- Detailed Audit

2.4 Energy Audit Methodology

2.4.1 Preliminary Energy Audit Methodology

Preliminary energy audit is a relatively quick exercise to:

- Establish energy consumption in the organization
- Estimate the scope for saving
- Identify the most likely (and the easiest areas for attention
- Identify immediate (especially no-/low-cost) improvements/ savings
- Set a 'reference point'
- Identify areas for more detailed study/measurement
- Preliminary energy audit uses existing, or easily obtained data

2.4.2 Detailed Energy Audit Methodology

A comprehensive audit provides a detailed energy project implementation plan for a facility, since it evaluates all major energy using systems. This type of audit offers the most accurate estimate of energy savings and cost. It considers the interactive effects of all projects, accounts for the energy use of all major equipment, and includes detailed energy cost saving calculations and project cost. In a comprehensive audit, one of the key elements is the energy balance. This is based on an inventory of energy using systems, assumptions of current operating conditions and calculations of energy use. This estimated use is then compared to utility bill charges.

3.0 Preliminary Audit

3.1 About the Unit (College)

The college offers degree courses in Arts, Commerce and Science as well as various Diplomas and Certificate courses. This college infrastructure including internet and computer facilities, well equipped laboratories, research Center, Library, huge premises and playgrounds, and learning resources facilitating to the career building of the students. We have qualified and research-oriented faculties.

3.1.1 LT/ HT-

For the institute LT connections observed during the walk-through audit.

Sr.No.	Energy/Power Supplier	Meter No.	Remark
1	Maharashtra State Electricity Distribution Company Limited.	074643183855	073/LT-VII 0-20kW Pub Ser Oth

3.2 Energy Scenario

Sr. No.	Particulars	Any one month	Annual
1.	Electrical Units (kWh)	178	3824
2.	Power Factor	0.94	0.95

3.3.3 Energy Cost of each as % of Total Electrical Cost

From the electricity connection total electricity annual cost for the unit has been calculated. Unit consumed by the college annually is 3824. Total lighting load is calculated annually is 9.45% of total lighting load. Other 90.54% load consist of other electrical & electronics load like Computers, CCTV, UPS Laptops & other devices.

3.3.4 kW of each as % of Total Electrical Consumption

As per directives from power/energy supplier college has maintained power factor above 0.94. On date of visit to college power factor measured is 0.95. So total active power is achieved is 95% of total energy consumed.

3.3.5 Energy Efficient Technologies Applicability

Sr. No.	Name of EET	Applicability	Estimated Energy Consumption / hr (or any relevant energy indicator) by existing Equipment	Hours of operation / day	Nos	Estd Potential for Savings (%) - Order of magnitude of savings margin indicated in brackets
1.	Efficient lamps (T5, CFL, Metal Halide, HPSV)	Applicable	18 Watt (T5 LED/Solar Street light)	06 hrs/Day	11	(30-50 % of existing lighting kW)

4.0 Detailed Audit

4.1 Need for Energy Conservation

Power shortage hampers the economic growth of any State. Energy Conservation is the cheapest, easiest and cleanest way for bridging the gap between demand and supply. It is estimated that energy conservation projects require only one fifth of investment compared to the investment required for installation of new power projects.

4.2 Recommended frequency of Energy Audit

The interval time for the conduct and completion of subsequent energy audit shall be **three years** with effect from date of the report of the first energy audit conducted and completed by Energy Auditor.

4.3 General Aspects about Building

4.3.1.1 Connected Load or Contract Demand

The college runs more than 3 courses in level of graduation and post-graduation. also runs some certification courses. College have different electrical and electronics equipment's. Its connected load is calculate das follows.

Sr.No.	Particular/Equipment	Total No	Wattage Per Equipment	Total Power in Watts
1	Fan	21	80	1680
2	Electronic Tube light	7	40	280
3	Electrical Chock Tube Light	4	70	280
4	Tube light & Bulb (LED)	15	8/12/20	300
5	Computers	5	200	1000
6	Printer	3	50	450
7	LED Projector & CPU	1	500	500
8	Speaker	9	50	450
9	Sockets (Including Power)	8	200/1000	3200
10	Camera	2	50	100
11	UPS With Batteries	1	800	800
12	Water Filter	1	1200	1200

Total Connected Load 10300 Watts


Form the above table connected load is 10.33 kW .

4.3.1.4 Total electricity purchased from utilities

In Maharashtra state main supplier of electricity is Maharashtra state Electricity distribution company limited. Almost all the electricity has been purchased from same supplier. In emergency college has generator unit for supply of electricity.

4.3.2 Load distribution pattern (total lighting load, air cooling load and other loads)

For the unit major load is air cooling (Fan) and lighting. Lighting and air cooling load. The detailed load distribution is shown in below load distribution pattern



4.4 payment of electricity bills

Supplier i.e., Maharashtra state Electricity distribution company limited took monthly reading and send energy/electricity bill to consumer. Also on web portal of supplier monthly electricity bill and history of payment and last 12 month energy consumption.

4.4.1 Authority responsible for payment of electricity bills and payment mechanism

Head of the institute is responsible for payment of bill assistance with office staff. Monthly received bill has been proceed and paid through bank check, NEFT or RTGS. Sometimes bill has been paid at supplier bill collection center.

4.4.2 Status of Bill Payments on time/Delay in Bill Payments, percentage paid

No delay in payment has been observed since last 12 month. Bill payment has been made time to time to avoid charges and penalty.

4.7 Energy Saving Majors and Payback period calculation

4.7.1 Energy Saving Majors

When our energy engineering's visited institute and find out energy saving measures. Our measurement, analysis and study find following suggestion & recommendations for energy conservation.


- It is found that 11 no old luminaries (tube lights) are operative in institute. We recommended to replace these luminaries which will reduce energy cost of lighting system to 50%
- It is observed that 3 old fans are operative in college campus. We recommended to replace with energy efficient cooling fans.

4.7 Requirement of NAAC

4.7.1 Percentage of lighting power requirement met through LED bulbs

Type	Quantity	Load in Watts	% Load
LED	15	300	34.88%
Conventional Lights	11	560	65.11 %
Total	26	860	100%

Light Load Distribution



■ LED ■ Conventional Lights

4.8 CONCLUSION

After detailed energy audit of institute it is observed that institute has taking energy conservation majors like LED installation and solar street lights. Still Institute require to take many entitative towards energy conservation. Some of recommendations are as follows

Audit team recommended following Recommendations for Energy Conservation

- Install rooftop solar system
- Install Solar street lights in college campus
- Replace conventional lighting devices with new energy saving LED's
- Conventional fan should be replaced with new energy saving BLDC fans
- Establish a Facility Management System, exclusively for energy efficiency activities.

5.0 Environment And Green Audit

5.1 Introduction

The main objective of the Environment/Green audit is to promote the management and conservation of Environment in the College Campus. The purpose of the audit is to identify, quantify, describe and prioritize framework of Environment Sustainability in compliance with the applicable regulations, policies and standards.

The main objectives of carrying out Green Audit are:

- *Green Plantation and Plant Diversity*
- *To Document the Water Analysis report of the college*
- *To document the waste disposal system*
- *To document the ambient environmental condition of air, Soil and noise of the college*

5.2 Methodology

In order to conduct the green audit, the methodology included different tools such as

- Preparation of questionnaire,
- Preparation of data collection formats
- Collection of data
- Physical checking of the campus,
- Observation and review of the documentation,
- Interview of key persons and data analysis, measurements and recommendations.

The study covered the following areas to summarize the present status of environment management in the campus:

- Green area management
- Waste management
- Water Analysis Report
- Ambient environmental condition of air, Soil and noise



5.3 Green Audit

Green audit was initiated with the beginning of 1970s with the motive of inspecting the work conducted within the organizations whose exercises can cause risk to the health of inhabitants and the environment. It exposes the authenticity of the proclamations made by multinational companies, armies and national governments with the concern of health issues as the consequences of environmental pollution. It is the duty of organizations to carry out the Green Audits of their ongoing processes for various reasons such as; to make sure whether they are performing in accordance with relevant rules and regulations, to improve the procedures and ability of materials, to analyze the potential duties and to determine a way which can lower the cost and add to the revenue. Through Green Audit, one gets a direction as how to improve the condition of environment and there are various factors that have determined the growth of carrying out Green Audit. Some of the incidents like Bhopal Gas Tragedy (Bhopal; 1984), Chernobyl Catastrophe (Ukraine; 1986) and ExxonValdez Oil Spill (Alaska; 1989) have cautioned the industries that setting corporate strategies for environmental security elements have no meaning until they are implemented. The intention of organizing Green Audit is to upgrade the environment condition in and around the institutes, colleges, companies and other organizations. It is carried out with the aid of performing tasks like waste management, energy saving and others to turn into a better environmental friendly institute.

5.4 GREEN AREA/ PLANTATION

Green area or plantation includes the plant, greenery and landscaping of the campus to enhance the environment of the area. This will help to increase the beauty of the campus. The college area is diverse with a variety of plant species performing a variety of functions. Most of the plant species are planted through various plantation programs organized by the college.

The plantation in college have increased the quality of life, not only in college campus but also the surrounding area in term of temperature control, contributing to improving air quality, soil conservation, water conservation and habitat for birds and small animals etc.



Greenery at College Building

5.5 Plant Diversity

- Total 8 plant species are observed in the college campus area.
- About 30 number of total trees are planted in college campus area.
- College conducted and participated in various Planation activity programs are being organized at college campus and surrounding villages through NSS unit.
- This program conducted through the students and helps in encouraging eco-friendly environment which provides pure oxygen within the campus and awareness among nearer villagers.
- The plantation program includes various types of indigenous species of ornamental and medicinal wild plant species.
- College actively participated in 2 Cr tree plantation programme of Government of Maharashtra.

Recommendations:

- Review yearly the list of trees planted in the college campus, botanical garden, and allots numbers to the trees along with scientific /botanical and local/common name to the trees
- Select endemic or local species for the planation
- Considerations for selection of plant species
 - o Plants that show vigorous growth, and higher forage value
 - o Plants having ability of fixing nitrogen
 - o Preferably indigenous, endemic and rare species
 - o Plant that serves as nesting, feeding and breeding site for fauna
 - o Plants species having high fodder and fuel value
 - o Plant that enhances the aesthetics of the surrounding areas
 - o Plants species having importance in soil binding
 - o Plant species with different height, growth habits and bole shapes
 - o Species tolerant to specific conditions or capacity to endure water stress and climatic extremes after initial establishment
 - o Economically important plant species
- Avoid plantation of exotic plant species in college campus.
- Promote environmental awareness as a part of course work in various curricular areas, independent research projects, and community service.

- Conduct small workshop or training programme for the students on medicinal plants
- Establish Environment Policy for the environment conservation and protection of college.
- The Environmental cell shall be the source of advice and guidance to staff and students on how to implement this Policy.
- Conduct six monthly internal audit to ensure that implementation of activities for the environment planned for the year, action is taken on the basis of audit report, recommendation and findings.
- Celebrate every year 5th June as „Environment Day“, wildlife week and plant trees on this day to make the campus more Green.
- Establish Green library for the students.
- Prepare five year planation programme /Plan in consultation with management and students.
- Establish nature club
- Organize exhibitions like plant painting, flower painting, flowers, posters etc.
- Develop seed bank under botanical garden programme

6.0 SOLID WASTE MANAGEMENT

To reduce waste in the college campus, recycling efforts are taken. Waste is collected and segregated properly. Students, faculty, and staff are aware and educated on proper waste management practices such as waste source and disposal, plastic waste, paper waste, food waste, and recycling. Solid waste is divided into two categories: dry waste and wet waste.

- Wet waste: biodegradable waste
- Dry waste: no Biodegradable waste

Solid Waste is hand overed to the Solapur municipal corporations waste collection vehicle.



7.0 Water Analysis Report

Water quality testing is important because it identifies contaminants and prevents waterborne diseases. Drinking or using contaminated water can result in severe illness or death. That is why it is important to ensure that drinking water is safe, clean and free from bacteria and disease.

The parameters for water quality are determined by the intended use. Work in the area of water quality tends to be focused on water that is treated for human consumption, or in the environment

Source of water is borewell and from municipal corporation water supply

Drinking water indicators:

The following is a list of indicators often measured by situational category:

Alkalinity

- Color of water
- pHvalue
- Taste and odor (geosmin, 2-Methylisoborneol (MIB),etc.)
- Dissolved metals and salts (sodium, chloride, potassium, calcium, manganese,magnesium)
- Microorganisms such as fecal coliform bacteria (Escherichia coli), Cryptosporidium,and Giardia lamblia; see Bacteriological wateranalysis
- Dissolved metals and metalloids (lead, mercury, arsenic,etc.)

- Dissolved organics: colored dissolved organic matter (CDOM), dissolved organic
- carbon(DOC)
- Heavymetals

Sr.No.	Contains	Unit	Results	Reference Value	Remark
1	pH		7.47	6.5-7.5	Safe
2	Electrical Conductivity (EC)	mmhos/cm	1.91	0.1-1.4	Unsafe
3	TDS	mg/L	281	<700	Safe
4	Total Hardness	mg/L	450	<600	Safe
5	Carbonate	mg/L	Absent	-	-
6	Bicarbonate	mg/L	251	<600	Safe
7	Alkalinity	mg/L	135	<500	Safe
8	Potassium	mg/L	2.48	<75	Safe
9	Calcium	mg/L	165	<600	Safe
10	Magnesium	mg/L	26	<400	Safe
11	Na	mg/L	42.1	<50	Safe
12	So ₄	mg/L	23	<300	Safe
13	Chloride (Cl)	mg/L	241	<300	Safe
14	mg:ca	-	0.21	<1.50	Safe
15	Sodium Adsorption Ratio (SAR)	meq/L	0.95	<10	Safe
16	Residual Sodium Carbonate (RSC)	meq/L	-4.75	<1.25	Safe

Water Type :- C3 : S1

With help of Yash Agrotech Laboratory (ISO 9001:2015) water analysis completed. It is observed that EC is more in water and deviated from slandered.

8.0 Ambient environmental condition of air, Soil and noise

8.1 Air Quality

Ambient air quality monitoring was carried out in the college campus to understand the air quality of the campus. Ambient air quality monitored at center of the campus

Air quality is measure by SMILEDRIIVE Portable Air Quality Pollution Meter.

The results are given below Table

Parameter	Unit	Result	NAAQ Standards for 24hrs
PM10	µg/m ³	73	100
PM2.5	µg/m ³	54	60

Remark:- The results show the concentrations of PM₁₀ PM_{2.5} were found within the National Ambient Air Quality Standards (NAAQ).

8.3 Noise Level Campus

The human ear is constantly being assailed by man-made sounds from all sides, and there remain few places in populous areas where relative quiet prevails. There are two basic properties of sound:

- Loudness and
- Frequency

Loudness is the strength of sensation of sound perceived by the individual. It is measured in terms of Decibels. Just audible sound is about 10 dB, a whisper about 20 dB, library place 30 dB, normal conversation about 35-60 dB, heavy street traffic 60-80 dB, boiler factories 120 dB, jet planes during take-off is about 150 dB, rocket engine about 180 dB. The loudest sound a person can stand without much discomfort is about 80 dB. Sounds beyond 80 dB can be safely regarded as Pollutant as it harms hearing system. The WHO has fixed 45 dB as the safe noise level for a city. For international standards a noise level up to 65 dB is considered tolerate. Loudness is also expressed in sones. One sone equals the loudness of 40 dB sound pressure at 1000 Hz. Frequency is defined as the number of vibration per second. It is denoted as Hertz(Hz).

Noise Level is measure by MECO 970p(35dB-130dB) Digital sound level meter.

Sr no.	Description	Location-College Main Building
1.	Max in dBA	78
2.	Min in dBA	65

8.4 Soil Analysis

ENERGY, ENVIRONMENT AND GREEN AUDIT REPORT

9001:2015) soil analysis completed. Results are shown as follows

Sr.No.	Contains	Unit	Results	Reference Value	Remark
1	सामू (pH)		7.75	6.5-8.5	In Limit
2	Electrical Conductivity (EC)	mhos/cm	1.75	<1	More
3	Free Lime	%	2.45	1-5	More
4	Cation exchange capacity(CEC)	Meq/100gm	16.3	15-25	In Limit
5	organic matter (OM)	%	2.30	1.72-3.5	In Limit
6	Organic carbon (OC)	%	1.38	0.41-0.60	More
8	Available-N(Avail-N)	Kg/ha	478	280-420	More
9	Available -P	Kg/ha	198	30-50	More
10	Available -K	Kg/ha	248	180-240	More
11	Available -Ca	%	6.78	0.1-3.30	More
12	Available -Mg	%	1.18	0.12-0.30	More
13	Available -S	PPM	10	26-50	Less
14	Available -Na	%	2.8	< 5	In limit
15	zinc - (Zn)	PPM	2.45	0.60	In Limit
16	Copper (Cu)	PPM	2.02	0.25-0.50	In Limit
17	Iron (Fe)	PPM	2.2	4.50	Less
18	Manganese (Mn)	PPM	5.42	2	In Limit
19	Boron (B)	PPM	0.07	<1	In Limit
20	Molybdenum (Mo)	PPM	-	-	-
21	C:N	-	3.45	10-20	Less
22	Ca:Mg	-	6.5	5.5-6.5	In Limit
23	Mg:k	-	5.03	1.5-2.5	More
24	Ca : K	-	2.76	1.25-1.35	More
25	Fe Fe:Mn M	-	0.68 : 1	1.10 : 1	Less
26	Plasmodesmata (PD)	-	0.98	2.65	Less
27	Integrity (P)	%	35	40-50	Less
28	soil water holding	%	38	41-50	Less

9.0 E-Waste Management

9.1 Introduction

In India, the quantity of “e-waste” or electronic waste has now become a major problem. Disposal of e-waste is an emerging global environmental and public health issue, as this waste has become the most rapidly growing segment of the formal municipal waste stream in the world. E-waste or Waste Electrical and Electronic Equipment (WEEE) are loosely discarded, surplus, obsolete, broken, electrical or electronic devices.

9.2 Burden of E-Wastess

In India most of the waste electronic items are stored at households as people do not know how to discard them. This ever-increasing waste is very complex in nature and is also a rich source of metals such as gold, silver, and copper, which can be recovered and brought back into the production cycle.

9.3 Health Impacts

Electronic equipment's contain many hazardous metallic contaminants such as lead, cadmium, and beryllium and brominated flame-retardants. The fraction including iron, copper, aluminum, gold, and other metals in e-waste is over 60%, while plastics account for about 30% and the hazardous pollutants comprise only about 2.70%. Of many toxic heavy metals, lead is the most widely used in electronic devices for various purposes, resulting in a variety of health hazards due to environmental contamination. Lead enters biological systems via food, water, air, and soil. Children are particularly vulnerable to lead poisoning – more so than adults because they absorb more lead from their environment and their nervous system and blood get affected

9.4 E-Waste Management Initiative

CPCB India is finalizing the set of rules and most recently issued a formal set of guidelines for proper and eco-friendly handling and disposal of the electronic waste. The Ministry of Environment and Forests is now processing the rules framed by electronics equipment manufacturers with the help of NGOs.

The Institute initiative for E-waste management is they are sent their electrical and electronic waste to M/s Green Tech solutions Industries which is Maharashtra pollutions control board certified agency for dismantling E waste using environmental sound technology as per E waste (M) Rule 2016. M/s Green Tech Solutions Industries has consent no BO/MPCB/RO(HQ)/CO/B-1801001022 dt. 25/01/2018

10. CONCLUSIONS

- Adopt an environmental policy for the college
- Install solar roof top of 10 kw which saves electricity bill
- Plant more no and varieties of trees to reduce noise and pollution due to dust
- Establish Environment management Committee of the college.
- Establish a purchase policy for Eco friendly materials
- Conduct seminars and group discussions on environmental education and environment protection
- Involve Students and staff in local environmental problems to solve along with local body and people.
- Establish waste water Treatment and harvesting system/Plant.



Enviro Techno Consult Private Limited

68, MAHAKALI NAGAR-2, NEAR MANEWADA SQUARE, NAGPUR 440 024 (MS)

GST NO. : 27AADCE6102B1ZA

CIN. : U74140MH2014PTC252686


E-mail : etcpl@envirotechnoconsult.in, Web site : www.envirotechnoconsult.in

CERTIFICATE

GREEN AUDIT CERTIFICATE

This is to certify that Union Education Society's MAHILA MAHAVIDYALAYA Senior College of Arts, Solapur Dist.- Solapur, Maharashtra has taking and implementing respectable initiatives for conservation and protection of Environment.

We, Enviro Tech Consult Private Limited have satisfactory and successfully completed the work of audit based on the site situation and information provided with support of Principal, staff of Union Education Society's MAHILA MAHAVIDYALAYA Senior College of Arts, Solapur


Dr. Prashil Shukla

Signature & Seal



Date:-23/04/2019



Quality Council of India



National Accreditation Board for Education & Training

CERTIFICATE OF ACCREDITATION

Enviro Techno Consult Private Limited, Nagpur

68, Mahakali Nagar 2, Near Manewada Square Nagpur, Maharashtra - 440020

The organization is accredited as Category-A under the QCI-NABET Scheme for Accreditation of EIA Consultant Organization, Version 3: for preparing EIA-EMP reports in the following Sectors –

Sl. No.	Sector Description	Sector (as per)		Cat.
		NABET	MoEFCC	
1	Mining of minerals including Open cast/ Underground mining	1	1 (a) (i)	A
2	Thermal power plants	4	1 (d)	A
3	Cement plants	9	3 (b)	A
4	Manmade fibers manufacturing	19	5 (d)	B

Note: Names of approved EIA Coordinators and Functional Area Experts are mentioned in RAAC minutes dated April 12, 2019 and Supplementary minutes dt April 25, 2020 posted on QCI-NABET website.

The Accreditation shall remain in force subject to continued compliance to the terms and conditions mentioned in QCI-NABET's letter of accreditation bearing no. QCI/NABET/ENV/ACO/20/1585 dated Jan 04, 2021. The accreditation needs to be renewed before the expiry date Enviro Techno Consult Private Limited, Nagpur following due process of assessment.

Sr. Director, NABET
Dated: Jan 04, 2021

Certificate No.
NABET/EIA/1922/RA 0163

Valid till
Feb 25, 2022



NSVK ENGINEERS


Energy Auditor Regn No:-EA-0915 No:-0587 Electrical Supervisor No:-M P 39866
Mb.9373553743 Mail: nsvkengg@gmail.com GSTN:27ABRPK1951G1ZG



Certification of Energy Audit

This is to certified that NSVK Engineers conducted Energy Audit of Union Education Society's MAHILA MAHAVIDYALAYA Senior College of Arts, Solapur. The initiatives taken by the institute for energy conservations & towards environmental protection are satisfactory.

Date: -23/04/2019


Mr. Subhash Wankhade
Certified Energy Auditor
BEE Govt Of India EA-0915




NSVK ENGINEERS
GSTN -27ABRPK1951G1ZG

Regn. No. EA-0915



No. 0587

National Productivity Council
(National Certifying Agency)

PROVISIONAL CERTIFICATE



Wankhade Subhash. B

This is to certify that Mr. / Ms.
son / daughter of Mr./Ms.
Wankhade Balkrishnan P
has passed the National Certification Examination for Energy Auditors held in 2005, conducted on behalf of the Bureau of Energy Efficiency, Ministry of Power, Government of India.

He / She is qualified as Certified Energy Manager as well as Certified Energy Auditor.

He / She shall be entitled to practice as Energy Auditor under the Energy Conservation Act 2001, subject to the fulfillment of qualifications for the Accredited Energy Auditor and issue of certificate of Accreditation by the Bureau of Energy Efficiency under the said Act.

This certificate is valid till the issuance of an official certificate by the Bureau of Energy Efficiency.

Place : Chennai, India

Date : 18th November 2005

Hojichidambaram

Controller of Examination

Certificate of Registration

This is to Certify that
Quality Management System of

NSVK ENGINEERS

BHUMAPAN KRAMANK 14/2/A/2/P/12/B, AT YESHWANT NAGAR, POST AKLUJ, TALUKA
MALSHIRAS, YESHWANT NAGAR, SOLAPUR- 413118, MAHARASHTRA, INDIA

has been assessed and found to conform to the requirements of

ISO 9001:2015

for the following scope :

PROVIDING CONSULTANCY FOR ENERGY & GREEN AUDIT (INDUSTRIES AND INSTITUTIONS), ELECTRICAL CONTRACTING, ELECTRICAL SAFETY AUDIT, FIRE SAFETY AUDIT, SOLAR LAMP MANUFACTURING, ANNUAL MAINTENANCE CONTRACT, SKILLED - SEMISKILLED AND UNSKILLED MANPOWER SUPPLIER TO INDUSTRIES AND INSTITUTIONS.

Certificate No	: 22EQIM74	
Initial Registration Date	: 17/10/2022	Issuance Date : 17/10/2022
Date of Expiry	: 16/10/2025	
1st Surve. Due	: 17/09/2023	2nd Surve. Due : 17/09/2024



Demu..
Director

Magnitude Management Services Pvt. Ltd.

B-55, Lower Ground Floor, Sector 02, Noida-201301, U.P, India

e-mail: info@mmscertification.com, website: www.mmscertification.com

* Subject to Successful Council...



**National Accreditation Board
for Education and Training**



Certificate of Accreditation

Enviro Techno Consult Private Limited, Nagpur

68, Mahakali Nagar – 2, Near Manewada Square, Nagpur – 440024

The organization is accredited as **Category-A** under the QCI-NABET Scheme for Accreditation of EIA Consultant Organization, Version 3: for preparing EIA-EMP reports in the following Sectors –

S.No	Sector Description	Sector (as per)		Cat.
		NABET	MoEFCC	
1	Mining of minerals including both opencast and underground mining	1	1 (a) (i)	A
2	Thermal power plants	4	1(d)	A
3	Cement plants	9	3(b)	A
4	Manmade fibers manufacturing	19	5(d)	B

Note: Names of approved EIA Coordinators and Functional Area Experts are mentioned in RAAC minutes dated Nov 18, 2022 and posted on QCI-NABET website.

The Accreditation shall remain in force subject to continued compliance to the terms and conditions mentioned in QCI-NABET's letter of accreditation bearing no QCI/NABET/ENV/ACO/23/2640 dated Jan 16, 2023. The accreditation needs to be renewed before the expiry date by Enviro Techno Consult Private Limited, Nagpur following due process of assessment.



Sr. Director, NABET
Dated: Jan 16, 2023

Certificate No.
NABET/EIA/2225/RA 0266

Valid up to
Feb 26, 2025

For the updated List of Accredited EIA Consultant Organizations with approved Sectors please refer to the QCI-NABET website.



दूरभाष/TEL : 26962819, 26567373
(EPABX) : 26565694, 26562133
: 26565687, 26562144
: 26562134, 26562122
फैक्स/FAX : 26960829, 26529745
Website : <http://www.dsir.gov.in>



भारत सरकार
विज्ञान और प्रौद्योगिकी मंत्रालय
वैज्ञानिक और औद्योगिक अनुसंधान विभाग
टेक्नोलॉजी भवन, नया महरौली मार्ग,
नई दिल्ली - 110016
GOVERNMENT OF INDIA
MINISTRY OF SCIENCE AND TECHNOLOGY
Department of Scientific and Industrial Research
Technology Bhavan, New Mehrauli Road,
New Delhi - 110016



Dated: 5th March, 2020

F. No. TU/IV-RD/1711/2019

To

M/s Enviro Techno Consult Pvt. Ltd.
68, Mahakali Nagar-2,
Near Manewada Square,
Nagpur - 440 024 (Maharashtra)

Subject: RENEWAL OF RECOGNITION OF IN-HOUSE R&D UNIT(s)


Dear Sirs,

This has reference to your application for renewal of recognition of your in-House R&D unit(s) beyond 31-03-2019 by the Department of Scientific and Industrial Research.

2. This is to inform you that it has been decided to accord renewal of recognition to the in-House R&D unit(s) of your firm at **Plot No. 68, Mahakali Nagar-2, Near Manewada Square, Nagpur (Maharashtra)** upto **31.03.2024**. Terms and conditions pertaining to this recognition are given overleaf.

3. Kindly acknowledge the receipt of this letter.

Yours faithfully,


(Dr S. K. Deshpande)
Scientist - 'G'

ISO 9001:2015

Certificate of Registration

This is to Certify that
Quality Management System of

ENVIRO TECHNO CONSULT PRIVATE LIMITED

68, MAHAKALI NAGAR - 2, NEAR MANEWADA SQUARE, NAGPUR - 440024,
MAHARASHTRA, INDIA

has been assessed and found to conform to the requirements of
ISO 9001:2015
for the following scope :

PROVIDING CONSULTANCY SERVICES IN ENVIRONMENTAL IMPACT
ASSESSMENT, LABORATORY ANALYSIS & INVESTIGATIONS.

Certificate No	: 22IQJV24	Issuance Date	: 18/02/2022
Initial Registration Date	: 18/02/2022	Date of Expiry	: 17/02/2025
1st Surve. Due	: 18/01/2023	2nd Surve. Due	: 18/01/2024

Director



AQC MIDDLE EAST LLC

Head Office: Office No. 02, Ground Floor, Sharyati Media City, Sharjah, UAE. e-mail : info@aqcmiddle.com

Key Location: A-60, Sector - 2, Noida, Uttar Pradesh, 201301, India.

*Validity of the Certificate is subject to successful completion of surveillance audits on or before of the date. In case surveillance audit is not allowed to be conducted, this certificate shall be suspended/withdrawn.

Certificate Verification: Please Re-check the validity of certificate at <http://www.aqcmiddle.com/activeclients.aspx> or www.aqcmiddle.com at Active Clients. Certificate is the property of AQC Middle East LLC and shall be returned immediately when demanded.



Certificate of Registration

This is to Certify that
Environmental Management System of

ENVIRO TECHNO CONSULT PRIVATE LIMITED

68, MAHAKALI NAGAR - 2, NEAR MANEWADA SQUARE,
NAGPUR - 440024, MAHARASHTRA, INDIA.

has been assessed and found to conform to the requirements of

ISO 14001:2015

for the following scope :

PROVIDING CONSULTANCY SERVICES IN ENVIRONMENTAL IMPACT
ASSESSMENT, LABORATORY ANALYSIS & INVESTIGATIONS.

Certificate No	: 201EFS76	Issuance Date	: 10/12/2020
Initial Registration Date	: 10/12/2020	Date of Expiry*	: 09/12/2023
1st Surv. Due	: 10/11/2021	2nd Surv. Due	: 10/11/2022



Director



ACCREDITED
Management Systems
Certification Body
MSCB-119



AQC MIDDLE EAST FZE.

Head Office: E1-1401 E Amber Gem Tower, Sheikh Khalifa Bin Zayed Road, 2, Ajman, UAE. e-mail: info@aqcworld.com

Certificate of Registration

This is to Certify that
Occupational Health & Safety Management System of

ENVIRO TECHNO CONSULT PRIVATE LIMITED

68, MAHAKALI NAGAR - 2, NEAR MANEWADA SQUARE, NAGPUR - 440024,
MAHARASHTRA, INDIA

has been assessed and found to conform to the requirements of

ISO 45001:2018

for the following scope :

PROVIDING CONSULTANCY SERVICES IN ENVIRONMENTAL IMPACT
ASSESSMENT, LABORATORY ANALYSIS & INVESTIGATIONS.

Certificate No	: 20IOFE03	Issuance Date	: 30/07/2020
Initial Registration Date	: 30/07/2020		
Date of Expiry	: 29/07/2023		
1st Surve. Due	: 30/06/2021	2nd Surve. Due	: 30/06/2022

ISO 45001:2018





Director

AQC MIDDLE EAST FZE.

Head Office: E1-1401 E Amber Gem Tower, Sheikh Khalifa Bin Zayed Road, 2, Ajman, UAE.

Key Location: 403, Madhusan Building, 55, Nehru Place, New Delhi - 110019, India. e-mail : info@aqcworld.com.

*Validity of the Certificate is subject to successful completion of surveillance audits on or before of the date. In case surveillance audit is not allowed to be conducted, this certificate shall be suspended/withdrawn!

Certificate Verification: Please to check the validity of certificate at <http://www.aqcworld.com/certifications.aspx> or scsc@aqcworld.com or Acqcy@aqcworld.com.
Certificate is the property of AQC Middle East FZE, and shall be returned immediately when demanded.



ACCREDITED
Management Systems
Certification Body
MSCB-119

Campus Cleanliness by NSS Volunteer



Campus Cleanliness



महाविद्यालयीन परिसर स्वच्छ कराना विद्यार्थिनी



Campus Cleanliness



"शसेथो" चे स्वयंसेवक व
विद्यार्थिनी.

Campus Cleanliness by NSS Volunteer



Cleanliness Pledge



कार्यक्रम अधिकारी व शिक्षकवृंद

Cleanliness Pledge by NSS Officer and All Faculties



सभ्य घनाना उपस्थित विद्यार्थिनीं

NSS Volunteer giving lecture on the topic of Cleanliness



Classroom lecture on cleanliness



28/09/18.
Cleanliness Drive at N.S.S. Camp

Cleanliness Drive of N.S.S. Camp in Hotgi Dated 24-01-2018



ग्राम स्वच्छता करताना एन.एस.एस. स्वयंसेविका



Hotgi School Campus Cleanliness By N.S.S. Volunteer



परिसर स्वच्छ करुन कुचरा जाळताना
रा.से.जो.चे स्वयंसेवक.



गावाचा परिसर स्वच्छ करताना विद्यार्थिनी
Cleanliness Drive at N.S.S. Camp.



Cleanliness of Hotgi Station by N.S.S. Volunteer

होटगी स्टेशन (गांव) स्वच्छ करताना



विद्यार्थिनी

Cleanliness Drive at Hotgi Station



शांभू झाड़ताना विद्यार्थिनी.

Village Cleanliness by N.S.S. Volunteer



शांभू स्वच्छ करताना विद्यार्थिनी.

Tree Plantation by Principal, Program Officer and Students



बुक्षारोपण - कुरुमाना विद्या, विन्ना .




Plantation



College Campus Cleanliness by Students
Dated 28-07-2018

28/07/2018

Campus Cleanliness



परिसर सफाई करताना विद्यार्थिनी

Lecture on Cleanliness in M. A. Pangal School, Solapur.



कुरताना 'रासेभो' चे स्वयंसेवक



Lecture on Cleanliness in M. A. Pangal School, Solapur.



'मांडी-जयंती' निमित्त प्राथमिक
शाळेन मार्गदर्शन करताना विद्यार्थिनी



विद्यार्थिनी

महाविद्यालयीय तस्य

29/09/2018 Campus Cleanliness

Campus Cleanliness Dated 29-09-2018



पानगल प्रशासनेचा परिसर स्वच्छ



करताना विद्यार्थिनी.

शु.इ.रस. महिला
महाविद्यालयानुन रॅली निघतानाचे
दृश्य. 02/10/2019

Cleanliness Rally



Cleanliness Rally

ब्रांघीजींच्या पुतळ्यासमोर एकत्रित




सोलपूर महाविद्यालयानुन रायगडाले दृश्य

The winners of the poster presentation competition are as follows.

Poster Presentation Competition

- ① Shaikh Neha Yaseen - I
- ② Kamble Javeriya Afzal - II
- ③ Aleem Mazab Ayyub - III
- ④ Choudhari Nooresaba Moynoddin - III
- ⑤ Beskar Umme Hanis Nasir Husain - Consolation.




I/c. Principal
U. E. S. Mahila Mahavidyalaya
Solapur.



Poster Presentation Competition on Environmental Awareness



Poster Presentation Competition
on
Environment Awareness





Cleanliness Drive at P. A. H, Solapur University

विद्यार्थिनी Dated 25-01-2019



Cleanliness Drive at P.A.H. Solapur
University, Solapur



रकडे कराना विद्यार्थिनी



राष्ट्रिये च्या विद्यार्थिनी



Collecting Hay



वात एक ठिकाणी जमा (बोका) करताना विद्यार्थिनी

Campus Cleanliness



Campus Cleanliness



Handwriting Competition



Handwriting Competition



Workshop on Plastic Free India Campaign
Dated 26-09-2019



लोस्ट्रीके मुक्त भारत अभियानक अंतर्गत
द्विदिवसीय कार्यशाळा



Pledge under Plastic Free India Campaign



प्लास्टिक मुक्त भारत अभियान अंतर्गत शाय
धेताना विद्यार्थिनी



Plastic Free India Pledge





SHOT ON REDMI 7
AI DUAL CAMERA

Cleanliness Pledge

स्वच्छता शपथ घेताना विद्यार्थिनी

Swachhata Pledge



SHOT ON REDMI 7
AI DUAL CAMERA



28/01/2020



Speech Competition on Water Conservation

Elocution Completion on Water Conservation
Dated 28 - 01 - 2020





Poster Presentation Competition

Poster Presentation Competition



Poster Competition under Cleanliness Fortnight



स्वच्छता पखवाडा अंतर्गत पोस्टर स्पर्धा
Poster Presentation Competition under Swachhata
Pakhwada



जानशाल प्रशासना समोशिल परिसर स्वच्छ करताना



Cleanliness Drive at Pangal School, Solapur

विद्यार्थिनी

Cleanliness Drive at Pangal School, Solapur





पर्यावरण अभ्यास प्रोजेक्ट साठी स्मृतिवन उद्यान
ला भेट देणाऱ्या विद्यार्थिनी

Visit To Smritivan Udyan Solapur for
Collecting Environmental Information



Visit to Smritivan, Solapur



पर्यावरण अभ्यास प्रोजेक्ट साठी सिद्धेश्वर वन
विहार ला भेट देताना विद्यार्थिनी


Visit to Siddheshwar Van Vihar



Visit to Siddheshwar Van Vihar

Campus Cleanliness






26/03/2022

Campus cleanliness
Drive

Campus Cleanliness
Drive




Campus Cleanliness Drive -Vermi Compost Plant

Dated - 30-04-2022

30/04/22

Campus cleanliness
Drive

Vermi Compost plant



07/05/2022

Lecture on Environmental Awareness in B.Q. K. High School, Solapur. Dated 07-05-2022



बी.एचु.के. हायस्कूलच्या विद्यार्थिनींना पर्यावरण स्वच्छते
विषयी माहिती देताना विद्यार्थिनी



28/05/2022

Campus Cleanliness



Tree Plantation at Hotgi Station during the NSS Camp
Dated: 29-03-2022



GPS Map Camera



Hotgi Station, Maharashtra, India

1106, Indira Nagar, Hotgi Station, Maharashtra 700012, India

Lat 17.562504°

Long 75.985631°

29/03/22 10:30 AM

Campus Cleanliness by NSS Volunteer




Solapur, Maharashtra, India
Sidheshwar Peth, MW96+84X, Solapur, Maharashtra 413001, India
Lat 17.668392°
Long 75.91016°
07/06/22 10:58 AM

GPS Map Camera

Tree Plantation at Z. P. School, Hotgi Station during the NSS
Camp Dated: 29-03-2022



GPS Map Camera



Hotgi, Maharashtra, India

Unnamed Road, Hotgi Station, Maharashtra 413215, India

Lat 17.562387°

Long 75.990203°

29/03/22 11:07 AM

Tree Plantation at Z. P. School, Hotgi Station during the NSS Camp
Dated: 29-03-2022



Hotgi, Maharashtra, India
Unnamed Road, Hotgi Station, Maharashtra 413215, India
Lat 17.562317°
Long 75.990266°
29/03/22 11:12 AM

Google

GPS Map Camera

Tree Plantation at Z. P. School, Hotgi Station during the NSS Camp
Dated: 29-03-2022



Hotgi, Maharashtra, India

Unnamed Road, Hotgi Station, Maharashtra 413215, India

Lat 17.56233°

Long 75.99026°

29/03/22 11:12 AM





GPS Map Camera

Tree Plantation at Z. P. School, Hotgi Station during the NSS Camp
Dated: 29-03-2022





Hotgi, Maharashtra, India
Unnamed Road, Hotgi Station, Maharashtra 413215, India
Lat 17.56233°
Long 75.99026°
29/03/22 11:12 AM




Tree Plantation at Z. P. School, Hotgi Station during the NSS Camp
Dated: 29-03-2022



Hotgi, Maharashtra, India
Unnamed Road, Hotgi Station, Maharashtra 413215, India
Lat 17.56233°
Long 75.99026°
29/03/22 11:12 AM



Guest Lecture on Environment Awareness
under Majhi Vasundhara Abhiyan on Dated 07-06-2022



Hotgi Station, Maharashtra, India


1106, Indira Nagar, Hotgi Station, Maharashtra 700012, India

Lat 17.562379°

Long 75.985756°

07/06/22 10:28 AM

Guest Lecture on Environment Awareness
under Majhi Vasundhara Abhiyan on Dated 07-06-2022



Hotgi Station, Maharashtra, India

1106, Indira Nagar, Hotgi Station, Maharashtra 700012, India

Lat 17.562379°

Long 75.985756°

07/06/22 10:33 AM



GPS Map Camera

Campus Cleanliness by NSS Volunteer



GPS Map Camera


Solapur, Maharashtra, India

Sidheshwar Peth, MW96+84X, Solapur, Maharashtra 413001, India

Lat 17.668392°

Long 75.91016°

07/06/22 10:58 AM



Campus Cleanliness by NSS Volunteer



GPS Map Camera



Solapur, Maharashtra, India
Sidheshwar Peth, MW96+84X, Solapur, Maharashtra 413001, India
Lat 17.668314°
Long 75.910116°
08/06/22 10:58 AM

Campus Cleanliness by NSS Volunteer



GPS Map Camera

Solapur, Maharashtra, India

Sidheshwar Peth, MW96+84X, Solapur, Maharashtra 413001, India

Lat 17.668314°

Long 75.910116°

08/06/22 11:02 AM

